

नागपूर मुख्य कार्यालय

कॉटन मार्केट, नागपूर - ४४००१८

संपर्क

संपादकीय : ९९२२९७००२३

वितरण : ८८८८६४७७५३

जाहिरात : ७४४७७३५८५१ / ९३२६९०६०६२

नागपूर कार्यालय संपर्क : ७४४७७३५८५१

* वर्ष १५ * अंक ३४७ *

* गोंदिया *

शुक्रवार, दिनांक १३ जून २०२५

८ पाने • किंमत रु. २/-+ वितरण खर्च रु. १ = एकुण ३ रु.)

* विशेष ऑफर : महासागर + नागपूर पोस्ट = ४ रु. फक्त

अग्रावलेख

खरीखरी..

दुदैवी अपघात

आज गुजरातच्या अहमदाबाद येथे एका बोईंग विमानाचा अपघात झाला. त्यामध्ये पायलट आणि 12 कू मॅबरसह एकूण 242 प्रवाशांचा समावेश होता. विशेष म्हणजे सुदैवाने त्यामधील एक सुदैवी किंवा नशीबवान प्रवासी बचावला आहे. ज्याप्रमाणे समुद्रात बुडलेल्या टायटॅनिकच्या अपघातातून काही नशीबवान प्रवासी बचावले होते. तसाच काहीसा प्रकार या सुदैवी नागरिकाचा आहे. विमान अपघात होणे म्हणजे विमानातील जवळजवळ सर्वच प्रवाशांच्या जीवावर बेतणे. असा आजवरचा अनुभव आहे. या विमानाने उड्डाण घेतल्यावर जितक्या उंचीवर हे विमान उडायला हवे. त्यापेक्षा अर्धा उंची जेमतेम पार केल्यावर या विमानाला पहिला झटका बसला. साधारणपणे 1200 फुटांवरती अशा प्रकारच्या विमानांचे उड्डाण झाल्यावर प्रवासाची सुरुवात होत असते. कारण त्या ठिकाणी ते विमान स्थिर होत असते. मात्र आज हे विमान अवघ्या 625 फुटांवर गेले आणि मग वर चढलेच नाही. उड्डाण घेत असतानाच विमानाच्या शेपटीला कुठल्यातरी भिंतीचा धक्का लागला. त्यानंतर हे विमान वर चढलेच नाही. हेलकावे घेत खाली खाली गेले आणि विमानाच्या हेलकाव्याबरोबर त्यात बसलेल्या दुदैवी प्रवाशांच्या हेल काव्याने किती गोंधळ उडाला असेल. याची कल्पना करणे कल्पनेच्याही पलीकडचे आहे. या बोईंग विमानात 169 भारताचे प्रवासी होते. सात पोर्तुगालचे प्रवासी होते. एक कॅनेडियन नागरिक होता. त्यासोबतच 11 लहान वयाच्या मुलांसह दोन नवजात बालके या अपघातामध्ये बळी पडली. आता असे सांगितले गेले आहे की, हे विमान बारा वर्षे जुने होते. उड्डाणापूर्वी दिल्लीवरून येताना दिल्लीत या विमानाची काटेकोर तपासणी झाली असावी. कारण कोणतेही विमान उड्डाण केल्यापूर्वी तशी तपासणी करण्याची प्रथा आहे. ते विमान एअर इंडियाचे बोईंग विमान आहे. भारतातील विमान उड्डाण करणारी एअर इंडिया ही पहिली कंपनी आहे. टाटांची मालकी ज्या कंपनीमध्ये असते. त्या कंपनीला सरकारने ताब्यात घेतले होते. पण शेवटी प्रचंड तोटा झाला आणि परिस्थिती हाताच्या बाहेर गेली. त्यामुळे पुन्हा एअर इंडिया टाटांच्या ताब्यात आली. टाटा यांच्या कारभाराबद्दल, त्यांचा प्रामाणिकपणा आणि लोकांभिमूख कारभाराबद्दल सर्व भारतीयांना नवीन काही सांगावे. असे आम्हाला आता वाटत नाही. परंतु टाटांनी कंपनी ताब्यात घेतल्यानंतर अजूनही एअर इंडियाचा कारभार जसा पाहिजे. तसा व्यवस्थित झाला नाही. हे मान्यच करावे लागेल. तरीही एअर इंडियाच्या कार्यपद्धतीला एका विमान अपघातामुळे दोष देणेही योग्य वाटत नाही. सध्याच्या काळात अपघात झाला नाही असा दिवस जात नाही. प्रवासी बस, रेल्वे, खाजगी कार अपघात, एक्सप्रेस वर आणि हायवेवर होणारे अपघात वगैरे सारख्या अपघातामधून भारतात काही मरतात आणि काही वाचतात. आम्ही वर म्हटल्याप्रमाणे विमानाच्या अपघातात सहसा कोणी वाचत नाही. तरीही या विमानातील एक प्रवासी वाचण्याचा चमत्कारच झाला आहे, असे आता म्हणावे लागेल. पंधरा-वीस वर्षांपूर्वी या क्षेत्रात अनेक कंपन्या आल्या होत्या. त्यापैकी कितीतरी कंपन्यांना आता टाळे लागले आहे. त्यात विजय मल्ल्याच्या किंगफिशर सारख्या अनेक कंपन्यांचे पात वाटोळे झालेले आहे. एअर इंडिया ही सरकारी कंपनी आणि दुसरी सध्याच्या काळात अत्यंत वेळेवर धावणारी कंपनी म्हणजे इंडिगो ही आहे. इतरही लहान मोठ्या कंपन्यांचे सध्यातरी बऱ्यापैकी चाललेले आहे. आजच्या अपघाताच्या मुळाशी जाऊन अपघाताची कारणे शोधावी लागतील. एअर इंडियाच्या मालचे शुक्लकाष्ठ अजूनही का बरे दूर होऊ शकत नाही. याचा आढावा सुद्धा घ्यावा लागेल. आज देशात इंडिगो पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर एअर इंडियाचा क्रमांक लागतो. त्यामुळेच आता या विमान अपघाताचा सर्वांग परिपूर्ण चौकशी अहवाल हाती आल्यावरच त्यावर भाष्य करता येईल. विमानातील तमाम प्रवाशांच्या जीवाची झालेली हानी भरून निघणे शक्य नाही. त्यांच्या कुटुंबाला बसलेला धक्का त्याची कल्पना करता येणे शक्य नाही. नवजात बालके आणि जी काही अत्यंत लहान वयाची मुले, ज्यांनी अजून पुरती दुनिया पाहिलीच नाही आणि या दुनियेतून त्यांना अलविदा व्हावे लागले. या सगळ्या गोष्टी म्हणजे दुःखाची परिसीमा आहे. काळीज हे लावून टाकणाऱ्या या अपघातामध्ये ज्यांना आपला जीव गमवावा लागला. त्या सर्व दुदैवी प्रवाशांना आणि अपघात स्थळी ज्यांना आपला नाहक जीव गमवावा लागला. त्या सर्वांना आमची अश्रुपुरीत श्रद्धांजली!

nagpurpost@gmail.com

Mob. No. 9922970023

लिखित युक्तिवादानंतर आमदारकीबाबतचा निर्णय

■ महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. १२ :

विधानसभा निवडणुकीत घोळ झाल्याची शंका व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाला आव्हान देणारी निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल आहे. याचिकेवर त्या. प्रवीण पाटील यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. गुडघे यांनी लिखित युक्तिवादाची परवानगी मागितल्यावर सोमवार, १६ जूनपर्यंत लिखित युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश दिले. न्यायालयात लिखित युक्तिवाद सादर झाल्यावर न्यायालय फडणवीसांच्या आमदारकीबाबतचा निर्णय राखून ठेवणार आहे.

जीवित शरदः शतम्

मा.श्री.हर्षवर्धनजी

देशमुख

(अध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती)

यांना वाढदिवसाच्या

अनंत

हार्दिक शुभेच्छा !

शुभेच्छुक : शिव परिवार

नागपूर, अकोला, अमरावती, खामगांव, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, वाशीम, भंडारा, गोंदिया, मुंबई, पालघर (ठाणे), नाशिक आणि चंद्रपूर महासागर

महासागर

www.dainikmahasagar.in / Epaper: www.epaper.dainikmahasagar.in

nagpurpost@gmail.com / mahasagarngp@gmail.com

डॉक्टरांच्या वसतिगृहाला धडकले एअर इंडियाचे विमान

२४० प्रवाशांचा मृत्यू

अहमदाबादमध्ये भीषण दुर्घटना : एका ब्रिटिश नागरिकासह २ जण बचावले : लंडनला जात होते विमान : माजी मुख्यमंत्री रुपाणी यांचेही निधन

■ वृत्तसंस्था, अहमदाबाद, दि. १२ :

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान कोसळले आहे. विमानातील सर्व २४२ जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरात पोलिस आयुक्तांच्या हवाल्याने वृत्तसंस्था एपीने ही माहिती दिली. वृत्तसंस्था एएनआयने पोलिस आयुक्तांच्या हवाल्याने सांगितले की, विमानातील सीट क्रमांक ११-ए वर बसलेले भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक रमेश विश्वास कुमार हे अपघातातून वाचले. त्यांचा व्हिडिओही समोर आला आहे. आणखी एक जिवंत प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी एपीने म्हटले होते की विमानातील सर्व लोकांचा मृत्यू झाला आहे. विमानात २३० प्रवासी होते. यामध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि एका कॅनेडियन नागरिकाचा समावेश होता. उर्वरित १२ जण क्रू मॅम्बर्स होते. अपघातस्थळी सापडलेले बहुतेक मृतदेह इतके जळलेले आहेत की त्यांची ओळख पटवणे अत्यंत कठीण आहे. डीएनए चाचणीनंतरच त्यांची ओळख पटवणे शक्य होईल. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला. भाजपचे राज्यसभा खासदार परिमल नाथवानी यांनी

विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते वसतिगृहाच्या इमारतीवर धडकले. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा त्याच विमानातील हा अखेरचा फोटो. बाजूच्या छायाचित्रात विमान कोसळल्यानंतर उठलेले धुराचे लोट आणि पसरलेला मलबा.

एक्स वर ही माहिती दिली. तथापि, काही वेळाने त्यांनी त्यांची पोस्ट डिलीट केली. ज्या इमारतीला विमान धडकले त्या इमारतीत अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर राहतात. माहितीनुसार, १५ डॉक्टर जखमी झाले आहेत. एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय - १७१ ने दुपारी १:३८ वाजता उड्डाण केले आणि ते दुपारी १:४० वाजता कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, विमान विमानतळाच्या भिंतीजवळ आणि

अहमदाबादमध्ये ज्या इमारतीवर एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान कोसळले होते, त्या इमारतीत अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे इंटरन डॉक्टर राहत होते. हे इंटरन डॉक्टरांचे वसतिगृह होते. विमान कोसळले तेव्हा तिथे ५० ते ६० इंटरन डॉक्टर होते. विमानात लागलेल्या आगीद्वारे निघणाऱ्या धुरामुळे वसतिगृहाची इमारत पूर्णपणे काळी पडली आहे आणि सर्वत्र फक्त कचरा आहे. आत जाऊन पाहिले तर वसतिगृहाचे अवशेष झाले होते.

अपघातग्रस्त विमानात ७ मराठी प्रवासी

क्रू अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंच्या भाच्याच्या पत्नी

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. १२ :

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे एक प्रवासी विमान कोसळले. त्यात २४० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. मृत प्रवाशांत ४ केबिन क्रू व ३ प्रवासी अशा एकूण ७ मराठी प्रवाशांचीही समावेश होता. विशेष म्हणजे क्रू सदस्या अपर्णा महाडिक ह्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नातलग असल्याची माहिती समोर आली आहे. एअर इंडियाचे एआय १७१ विमान अहमदाबादहून लंडनच्या दिशेने झेपावले होते. या विमानाने दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी उड्डाण केले. पण त्यानंतर ३ मिनिटांतच ते एका नागरी इमारतीवर कोसळले. विमान कोसळल्यानंतर त्यात एक मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत २४०

जणांचा बळी गेलो. एअर इंडियाच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमानात २४२ प्रवासी होते. त्यात १२ क्रू मॅम्बर्स व 230 प्रवासी होते. एक क्रू मॅम्बर असणाऱ्या अपर्णा महाडिक (कर्मचारी संख्या: ८०००८८७२) या खासदार सुनील तटकरे यांचा सख्खा भाचा अमोल यांच्या पत्नी आहेत. त्या एअर इंडियात सीनियर केबिन क्रू म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती अमोल स्वतःही एअर इंडियामध्ये पायलट म्हणून कार्यरत आहेत. ते दोन तास-पूर्वी दिल्लीत लँड झालेत. त्यानंतर ते तत्काळ अहमदाबादला जाणार आहेत, असे महाडिक कुटुंबीयांनी सांगितले. अपर्णा महाडिक यांच्याशिवाय महादेव पवार, आशा पवार, मयूर पाटील, मैथिली पाटील, दीपक पाठक, रोशणी सोंधरे या ६ मराठी प्रवाशांचीही या दुर्घटनेत बळी गेला आहे.

रमेश विश्वास कुमार बचावले

अहमदाबाद विमान अपघातात दोन जण बचावले. एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दुसरा जखमी प्रवासी रमेश विश्वास कुमार आहे. तो विमानाच्या ११ वर बसला होता. रमेशचा एक व्हिडिओ समोर आला आहे .

अभियंत्याकडे ११ भूखंड ३ टोलेजंग इमारती

■ वृत्तसंस्था हैदराबाद, दि. १२ :

मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसबीबी) तेलंगणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नूने श्रीधर यांच्या १३ ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्यात आली. एसबीबीने या प्रकरणाची माहिती दिली. श्रीधरकडे सापडलेली मालमत्ता त्याच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. हैदराबादमध्ये त्याच्याकडे १९ उत्तम निवासी भूखंड, एक क्लबा, ३ इमारती आणि अनेक फ्लॅट आहेत. याशिवाय, त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोने आणि बँक बॅलन्स देखील आहे. श्रीधरने त्याच्या मुलाचे थायलंडमध्ये लग्न केले होते.

फडणवीस, राज ठाकरे भेटीने भावांची युती वांध्यात?

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १२ :

मुंबईतील ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. या भेटीसाठी राज ठाकरे प्रथम हॉटेलवर पोहोचले. त्यानंतर अर्ध्या तासातच फडणवीस तिथे पोहोचले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांत जवळपास दीड तास प्रदिर्घ चर्चा झाली. त्यात कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली हे स्पष्ट झाले नाही. पण हे दोन्ही नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर एकत्र आलेत. त्यामुळे याविषयी वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात आहेत. फडणवीसांच्या वेळापत्रकात भेटीचा उल्लेख नव्हता. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या व्यस्त वेळापत्रकात ताज लँड्स हॉटेलचा कुठेही उल्लेख नव्हता. त्यामुळे त्यांची राज यांच्यासोबत झालेली ही अनपेक्षित भेट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर निर्णायक ठरेल का? विशेषतः ठाकरे गटासोबतच्या संभाव्य युतीला ब्रेक लावून मनसे लोकसभा निवडणुकीसारखाच पुन्हा भाजपला पाटिंबा देणार का? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, या भेटीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'ज ठाकरे यांनी कुणाला भेटावे हा त्यांचा प्रश्न आहे. ते आम्हाला बांधील नाहीत. पण त्यांना महाराष्ट्राच्या मनात काय आहे याला अनुसरून निर्णय घ्यायचा की गुजरातधार्जिणे धोरण अवलंबणाऱ्या फडणवीसांच्या हिताचा घ्यायचा हे सर्वस्वी राज ठाकरे यांना ठरवायचे आहे, असे त्या म्हणाल्यात.

राहुल गांधींना काँग्रेस नेतेच गांधीर्याने घेत नाहीत

■ महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. १२ :

काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी मोदी सरकारवर सातत्याने टिका करत आहे. त्यांनी अकरा वर्षांच्या काळात भाजप सरकारने काहीच केले नाही. फक्त स्वप्न दाखवून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला होता. त्यावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी थेटच भाष्य केले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी रोज भाजपवर तुटून पडत आहेत. अकरा वर्षांच्या कार्यकाळात भाजपने काहीच केले नाही. फक्त स्वप्ने दाखवून दिशाभूल केली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. याबाबत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना विचारणा केली असता ते म्हणाले, राहुल गांधी यांना काँग्रेसचेच नेते गांधीर्याने घेत नाहीत, तुम्ही कशाला घेता, असा टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने अकरा वर्षांचा कार्यकाळ

देशात कोरोनाचे ७१५४ वर सक्रिय रुग्ण

■ वृत्तसंस्था, नवी दिल्ली, दि. १२ :

देशात कोरोना विषाणूचा नवीन प्रकार वेगाने पसरत आहे. ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ७१५४ वर पोहोचली आहे. एका आठवड्यापासून दररोज सरासरी ४०० नवीन रुग्णांची नोंद होत आहे. तथापि, बुधवारी फक्त ३३ रुग्णांची नोंद झाली. केरळमध्ये सर्वाधिक २१६५ रुग्ण आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, गेल्या एका आठवड्यात कोरोनामुळे ३० जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन व्हेरिएंटमुळे आतापर्यंत ७७ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी ३ जणांना आपला जीव गमवावा लागला. महाराष्ट्रात २, मध्य प्रदेश आणि प. बंगालमध्ये प्रत्येकी १ रुग्णाचा मृत्यू झाला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १२ :

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाच्या वतीने कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या माध्यमातून आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने कालावधीनुसार टप्पानिहाय कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, नगर परिषदा तसेच नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांना दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाच्या वतीने केला जात आहे. त्यानुसार राज्य सरकारला प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी आता निवडणूक

आयोगाने राज्यातील सर्व महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत यांच्या प्रमुखाना नियमबद्ध कार्यक्रम आखून प्रभागाची रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नियमबद्ध कार्यक्रमाच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या असून, त्या कालावधीत सर्व शासकीय अधिकाऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचना करण्यासाठी आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार ११ जून ते १६ जून दरम्यान प्रणगक गटाची मांडणी करण्याचे आदेश बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात आले आहेत. या सर्व प्रक्रियेनंतर राज्य निवडणूक आयोग यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यासाठी २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यानचा वेळ देण्यात आला आहे.

प्रभाग रचनेवर विश्वास नाही

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. १२ :

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात अधिकारी करत असलेल्या प्रभाग रचनेबद्दल आम्हाला विश्वास नसल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अमित शहा यांना मुंबईवर ताबा मिळवायचा आहे. त्यामुळे अमित शहा आणि त्यांचा पक्ष 'एससि' कोणत्याही थराला जाईल. मात्र, आम्ही ते होऊ देणार नाही, असे राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी दाखवला अविश्वास

पूर्ण केला आहे. या अकरा वर्षांत भाजपने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती गडकरी यांनी दिली. यावेळ त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस नेते यावर करीत असलेली टीकाटीपणी आणि आरोपांचाही चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, काँग्रेसच्या साठ वर्षांच्या कार्यकाळात निवडणूक जे झाले नाही ते आम्ही अवघ्या अकरा वर्षां करून दाखवले. ही कामगिरीची देशाच्या इतिहासात नोंद करण्यासारखी आहे.

नवीन खनिज धोरण सर्वसमावेशक असेल : शंभूराज देसाई

मुंबई : राज्य शासन नवीन खनिज धोरण करत आहे. प्रस्तावित खनिज धोरण सर्वसमावेशक बनविण्यासाठी सर्वांच्या सूचनांचा विचार केला जाईल, प्रत्येकाने आपली मते याबाबत मांडावीत, असे आवाहन खनिज मंत्री शंभूराज देसाई यांनी केले. मंत्रालय येथे नवीन प्रस्तावित खनिज धोरणाबाबत आढावा बैठक पार पडली या बैठकीत खनिज मंत्री श्री. देसाई बोलत होते. यावेळी वित्त राज्यमंत्री डॉ.आशिष जयस्वाल, खनिज विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. इकबालसिंह चहल, खनिज कायदा सल्लागार अँड बी.के.शुक्ला, राजेंद्र कोरडे उपस्थित होते. राज्य शासनाने खाणपट्टे सुरू करण्याबाबत करावयाची कार्यवाही, तज्ज्ञ व जाणकार यांची मते, नागरिकांची मते, केंद्र व राज्य शासन यांचा समन्वय, राज्यस्तरावर खाण, वन, पर्यावरण आणि महसूल विभागांमधील समन्वयासाठी यंत्रणा तयार करणे, भूवैज्ञानिक अहवालांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करणे, दफतर दिरंगाई टाळणे, खाणपट्टे लिलाव प्रक्रियेमध्ये व इतर कामांमध्ये कुत्रिम बुद्धिमत्ता व यंत्र अभ्यासाचा अधिकाधिक वापर करणे, महसूल विभागाकडे उपलब्ध असलेल्या शासकीय जमिनीची माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देणे, ज्या खाणी कार्यरत नाहीत अथवा कालबाह्य झालेल्या आहेत त्यांचे विक्षेपण करणे यासह इतर सर्वसमावेशक बाबींचा अभ्यास करून लवचिक आणि आधुनिक धोरण तयार करणे गरजेचे असल्याचेही खनिज मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.



कंत्राटी कामगारांचे वेतन थेट बँक खात्यात जमा करावे : अण्णा बनसोडे

मुंबई : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनुसार कंत्राटदारांमार्फत निश्चित केलेल्या किमान वेतन दरानुसार थेट बँक खात्यात वेतन जमा केले जावे, असे आदेश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. विधिमंडळ समिती कक्षात विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीधर, पोलीस आयुक्त प्रवीण पवार दूरदृश्यप्रणाली द्वारे बैठकीत सहभागी झाले होते. तसेच सहाय्यक कामगार आयुक्त नितिन पाटणकर, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे यशवंत भोसले उपस्थित होते.



महानगरपालिका अधिकाऱ्यांनी करावी. कंत्राटदाराने २५० कामगारांना कामावरून काढून टाकले असून त्यांना परत कामावर घेण्यासाठी औद्योगिक न्यायालयाने निकाल दिला आहे, यानुसार कंत्राटदाराने त्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांनी केल्या.

महानगरपालिका आयुक्त जी. श्रीधर यांनी कंत्राटी कामगारांच्या वेतनाची रक्कम कंत्राटदारास दिली गेली असून त्याने ती कामगारांना अदा केली नसल्याचे आढळून आल्याने त्याच्यावर कारवाई केली जात आहे. तसेच काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार परत कामावर नेमणुका देण्याबाबत कार्यवाही केली जाईल असे सांगितले.

कसारा गावातील शासकीय जमिनींचे खातेफोड करून पायाभूत सुविधा द्या : गणेश नाईक

मुंबई : शहापूर तालुक्यातील कसारा ग्रामपंचायती हद्दीत वन विभाग, महसूल आणि रेल्वे विभागाची जागा आहे. या जागांचे ठाणे जिल्हाधिकार्यांनी लवकरात लवकर खातेफोड करावी. जेणेकरून तेथील ग्रामस्थांना पायाभूत सुविधा देण्यात येतील, असे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले. शहापूर तालुक्यातील मोखावणे कसारा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कसारा येथील जमिनी संदर्भात व गावासाठी गावठाण मंजूरी संदर्भात सहाद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद नैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख) शोमिता बिस्वास, मुख्य वन संरक्षक रविकरण गोवेकर, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक नरेश झिरमुरे, उपसचिव विवेक होशिंग, वन विभागाचे विशेष कार्य अधिकारी उदय ढगे आदी उपस्थित होते. कसारा गावात वन विभाग,



महसूल आणि रेल्वे विभागाची जागा आहे. या जागांचे सीमांकन न झाल्याने तेथे रस्ते, विद्युत, पाऊलवाट आदी सुविधा देता येत नाहीत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतो. ही समस्या सोडविण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी यांनी तातडीने या जागांची खातेफोड करावे. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पायाभूत सुविधा निर्माण करून शासकीय गोवेकर, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक नरेश झिरमुरे, उपसचिव विवेक होशिंग, वन विभागाचे विशेष कार्य अधिकारी उदय ढगे आदी उपस्थित होते. कसारा गावात वन विभाग,



मोजरी, अमरावती येथे बच्चुभाऊ कडू यांच्याशी आंदोलनात संवाद करताना जालन्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते साईनाथ चिन्मोरे, वरिष्ठ पत्रकार लियाकत अली खान यासिर, सीए गोविंद प्रसाद मुंदडा दिसत आहे

दरडप्रवण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण करावे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई महापालिकेला निर्देश

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. १२ :

मुंबईत दरडप्रवण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा जाळ्या बसविण्याचे काम तातडीने पूर्ण करावे. अतिधोकादायक ठिकाणालगत एसआरए, म्हाडा यांचे प्रकल्प सुरू आहेत अशा प्रकल्पांमध्ये अतिधोकादायक ठिकाणाच्या रहिवाशांना सामावून घेण्याबाबत धोरण तयार करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

कुर्ला विधानसभा मतदारसंघातील विविध समस्यांबाबत आढावा बैठक सहाद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. आमदार मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे,



उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, नगरविकास विभागाचे प्रधान

सचिव गोविंदराज, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, म्हाडाचे मिलिंद बोरीकर आदी अधिकारी

उपस्थित होते.

या भागातील चुनाभट्टी येथे डोंगराळ भागात वारंवार दरड कोसळण्याच्या घटना होत असल्याने तेथील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याबाबत आमदार श्री.कुडाळकर यांनी मागणी केली होती. त्याचबरोबर चांदीवली येथील मतदारसंघात अशाच प्रकारचा भाग असल्याचे आमदार श्री.लांडे यांनी यावेळी सांगितले होते. मदत व पुनर्वसन विभागाकडे असलेल्या निधीतून मुंबईतील दरडप्रवण भागातील सुमारे 42 झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा जाळ्या बसविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

अतिधोकादायक भागावर लक्ष केंद्रीत करावे. याचबरोबर अशा धोकादायक

ठिकाणालगत म्हाडा, एसआरएचे प्रकल्प सुरू असतील तर त्या प्रकल्पांमधील काही घरांमध्ये अतिधोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना सर्वोच्च प्राधान्य देता येईल का याबाबत धोरण तयार करावे. अशा धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे श्री. शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

कुर्ला येथील तकीया वॉर्ड भागात असलेल्या 20 एकर जमिनीवरील घरांसाठी क्लस्टर योजना राबविण्याची विनंती यावेळी करण्यात आली. कुर्ला विधानसभेचे मतदारसंघातील रेल्वे हद्दीतील झोपडपट्टीधारकांच्या समस्यांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

भारताच्या निवडणूक प्रामाणिकतेचा जागतिक व्यासपीठावर गौरव

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. १२ :

भारताच्या निवडणूक प्रक्रियेतील प्रामाणिकता, व्यापकता आणि विविधतेचा जागतिक स्तरावर गौरव करत, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काल स्वीडनमध्ये झालेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इलेक्टोरल इंटिग्रिटी मध्ये प्रमुख भाषण केले. या परिषदेत त्यांनी भारतातील निवडणूक व्यवस्थापनाची भूमिका, पारदर्शकता व जागतिक पातळीवरील निवडणूक संस्थांसाठी भारताच्या योगदानावर प्रकाश टाकला.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की, भारतात निवडणूका केवळ निवडणूक आयोगापुरती मर्यादित नसून त्यात राजकीय पक्ष, उमेदवार, सामान्य व विशेष निरीक्षक, पोलिस यंत्रणा आणि

माध्यम प्रतिनिधी अशा अनेक घटकांची सक्रिय व पारदर्शक भूमिका असते. या सर्वांचा समन्वय साधत सुमारे दोन कोटी कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने निवडणूक आयोग एक विशाल संस्था म्हणून कार्य करते, जी अनेक देशांच्या सरकारांपेक्षा आणि जागतिक कंपन्यांपेक्षा अधिक व्यापक आहे. १९५१-५२ मध्ये १७.३ कोटी मतदारांपासून सुरू झालेला भारताचा निवडणूक प्रवास २०२४ मध्ये ९७.९ कोटी मतदारांपर्यंत पोहोचला आहे. सुरुवातीच्या दोन लाख मतदान केंद्रांपासून आता ही संख्या १०.५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ७४३ राजकीय पक्षांनी सहभाग घेतला, ज्यामध्ये सहा राष्ट्रीय पक्ष, ६७ राज्यस्तरीय पक्ष आणि इतर नोंदणीकृत पक्षांचा समावेश होता. एकूण २०,२७१ उमेदवारांनी ६.२ दशलक्ष इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे

देशभर निवडणुका लढवल्या.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नमूद केले की, १९६० पासून आजपर्यंत सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना दरवर्षी मतदार यादीचा पुरवठा केला जातो. यात दावे, हरकती आणि अपीलची व्यवस्थाही आहे. ही प्रक्रिया भारतातील निवडणूक प्रणालीची पारदर्शकता आणि विश्वासाहर्ता अधोरेखित करते. प्रत्येक मतदार महत्त्वाचा आहे, हे दाखवत ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की पहिल्यांदा मतदान करणारे, ८५ वर्षांहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार, तृतीयपंथी नागरिक आणि अतिदुर्गम भागातील मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येते. हिमाचल प्रदेशातील ताशिंगमसरख्खा उंचावरील मतदान केंद्रापासून एकाच मतदारासाठी उभारलेल्या बृथपर्यंत, "कोणताही

मतदार मागे राहू नये" हे भारतीय निवडणूक आयोगाचे ब्रीद आहे.

परिषदेच्या अनुषंगाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मेक्सिको, इंडोनेशिया, मंगोलिया, दक्षिण आफ्रिका, स्वित्झर्लंड, मोल्दोवा, लिथुआनिया, मॉरिशस, जर्मनी, कोएशिया, युकेन आणि युनायटेड किंगडममधील त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. यामध्ये मतदार सहभाग, निवडणूक तंत्रज्ञान, प्रवासी भारतीयांचे मतदान आणि संस्था क्षमतावृद्धी यावर चर्चा झाली. भारताची निवडणूक प्रणाली ही केवळ जगातील सर्वात मोठी नाही, तर सर्वात विश्वासाहर्त व समावेशक आहे, हे त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले, असे निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

वादळामुळे कोसळली ४५ फूट उंच भगवान बुद्धांची मूर्ती



■ महासागर प्रतिनिधी पवनी (भंडारा), दि. १२ :

ऐतिहासिक आणि प्राचीन बौद्ध नगरीतील चंद्रमणी बौद्ध विहार येथील आकर्षक ४५ फूट उंच बुद्ध मूर्ती १० जूनला आलेल्या वादळी वाऱ्याने कोसळली.

पवनी ही नगरी प्राचीन बौद्ध नगरी विदर्भात प्रसिद्ध आहे. सध्या परिसरामध्ये पवनी शहरात ४५ फूट उंच अशा भव्य दिव्य मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. १० जूनला सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान निसर्गाच्या वादळी वाऱ्याने तथ्यागताची मूर्ती कोसळली आहे. ही घटना पवनीकरांच्या मनाला चटका लावून गेली आहे.

वर्णनात पवनी या शहराचा उल्लेख येतो. चंद्रमणी विहार येथे तथ्यागत गौतम बुद्ध यांचा केस असल्याचे नमूद आहे. चंद्रमणी विहार समितीने परिश्रम करून व बौद्ध उपासकांच्या सहकार्याने पवनी शहरात ४५ फूट उंच अशा भव्य दिव्य मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. १० जूनला सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान निसर्गाच्या वादळी वाऱ्याने तथ्यागताची मूर्ती कोसळली आहे. ही घटना पवनीकरांच्या मनाला चटका लावून गेली आहे.

सरकारी कामासाठी 'वजन' हवंच : जयंत पाटील

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १२ : सरकारी कार्यालयात गेल्यावर कोणतेच काम वजन ठेवल्याशिवाय होत नाही, असा सर्वसामान्यांचा अनुभव बनला आहे, अशी तिखट प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी दिली आहे.

ते जालना जिल्ह्यात उघड झालेल्या तब्बल ३४ कोटी ९७ लाख रुपयांच्या शेतकरी अनुदान घोटाळ्यावर बोलत होते. सोशल मीडियावरून आपली भूमिका मांडताना जयंत पाटील यांनी "राज्यात भ्रष्टाचार विनाशस्त फोफावत आहे; ही धोक्याची घंटा आहे" असा इशाराही दिला. २०२२-२३ व २०२४ मध्ये अतिवृष्टी,



गारपीट व पूर या नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या शेतकरी नुकसानासाठी शासनाने दिलेल्या अनुदान वितरणात जालना जिल्ह्यात २६ तलाटांच्या बनावट शेतकरी दाखवून सुमारे ३५ कोटींचा गैरव्यवहार केल्याचे चौकशीतून उघड झाले आहे. या

जालन्यातील ३५ कोटींच्या अफरातफरवर तिव्र प्रतिक्रिया

प्रकारामुळे शासन यंत्रणेवर विश्वास डळमळीत झाला असून, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलंय, "राज्याच्या प्रशासनावर वचक राहिलेला नाही, ही बाब अतिशय गंभीर आहे. जर दोघीवर तत्काळ कठोर कारवाई झाली नाही, तर हे प्रकार आणखी वाढतील."

त्यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. जयंत पाटील यांच्या मते, सरकारी यंत्रणांमध्ये काम वेळेवर होणे दुर्मीळ झाले

आहे. वजन, ओळख, किंवा खाजगी हात चालविल्याशिवाय काम होत नाही, ही लोकशाहीतील बिघडलेली स्थिती असल्याची खरमरीत टीका त्यांनी केली आहे.

शासनाच्या विविध योजना, निधी आणि सवलती यांचा लाभ जेव्हा गरजूंना न मिळता काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घशात जातो, तेव्हा लोकशाहीला हादरा बसतो. जालना घोटाळा हा अशाच एका गंभीर प्रशासकीय अपयशाचं दर्शन घडवतो. आता पाहाव लागेल की दोघींवर खरोखर कारवाई होते की नेहमीप्रमाणे ही फाईलही 'वजन'च्या प्रतीक्षेत राहते.

आश्रमशाळांमध्ये होणार प्रवेशाचा सण

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १२ :

राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाकडून शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी एक आगळावेगळा उपक्रम राबवला जात आहे. १६ जून रोजी 'प्रवेशोत्सव' साजरा करण्यात येणार असून, नव्याने दाखल होणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचे स्वागत थेट लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या उपक्रमामागे आदिवासी विकास मंत्री अशोक वुईकेंची अभिनव संकल्पना असून, प्रवेशादिन केवळ एक औपचारिकता न राहता विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा आणि प्रेरणेचा दिवस ठरावा, असा उद्देश त्यामागे आहे.

आदिवासी भागांतील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. मात्र पहिल्याच दिवशी शाळेच्या अंगणात पाऊल टाकताना त्यांना सन्मानाने आणि प्रेमाने वागणूक मिळावी, यासाठी 'प्रवेशोत्सव' उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री अशोक वुईकेंनी दिली.

या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी राज्यातील सर्व खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, पोलिस अधिकारी यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फक्त भाषण नव्हे, प्रत्यक्ष हजेरी आणि विद्यार्थ्यांशी संवाद आवश्यक आहे, असा संदेश वुईकेंनी दिला आहे.

प्रवेशोत्सवच्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, मिठाई, स्वागत गीत, आणि शाळेतील वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून ओळख परेड अशा स्वरूपात उत्सवी वातावरणात त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल.



जिल्हानिहाय प्रवासाचे नियोजन

- * चंद्रभागा बसस्थानक - मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा
- * भिमा देगाव स्थानक - औरंगाबाद (छ.सं.नगर), नागपूर, अमरावती
- * विठ्ठल कारखाना - नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर
- * पांडुरंग स्थानक - सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

मोफत प्रवास सुविधा मिळणार समावेश आहे.

प्रवाशांनी तिकीट न काढता प्रवास केल्याच्या घटनांवर आळा घालण्यासाठी १२ ठिकाणी तपासणी नाके, तसेच २०० एसटी सुरक्षा अधिकारी आणि कर्मचारी २४ तास पंदरपूर परिसरात तैनात राहणार आहेत. यात्रेच्या दिवशी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि



राज - उद्धव ठाकरेच्या संभाव्य युतीला ब्रेक?

गत काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाची चर्चा सुरु आहे. पण राज ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे मनसोबतच्या युतीसाठी सकारात्मक असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जोरदार झटका बसला आहे. विशेषतः राज ठाकरे आपले बंधू उद्धव यांच्यासोबत युती करणार की भाजपसोबतच राहणार? असा सवालही या निमित्ताने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

मुंबईतील तज्ञ लँड्स अँड हॉटेलमध्ये आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. या भेटीसाठी राज ठाकरे प्रथम हॉटेलवर पोहोचले. त्यानंतर अर्ध्या तासातच फडणवीस तिथे पोहोचले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांत जवळपास दीड तास प्रदिर्घ चर्चा झाली. त्यात कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली हे स्पष्ट झाले नाही. पण हे दोन्ही नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आलेत. त्यामुळे याविषयी वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात आहेत.

फडणवीसांच्या वेळापत्रकात भेटीचा उल्लेख नव्हता.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या व्यस्त वेळापत्रकात तज्ञ लँड्स हॉटेलचा कुठेही उल्लेख नव्हता. त्यामुळे त्यांची राज यांच्यासोबत झालेली ही अनपेक्षित भेट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णायक ठरेल का? विशेषतः ठाकरे गटासोबतच्या संभाव्य युतीला ब्रेक लावून मनसे लोकसभा निवडणुकीसारखाच पुन्हा भाजपला पाठिंबा देणार का? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाला भाजपने दिला पूर्णविराम?

उल्लेखनीय बाब म्हणजे गत काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा सुरु झाली होती. प्रथम राज ठाकरे व त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना टाळी देण्याचे सुतोवाच केले होते. त्यामुळे या चर्चेला अधिकच बळ मिळाले होते. पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय कौशल्याद्वारे ठाकरे



बंधूंच्या संभाव्य युतीला पूर्णविराम दिल्याचे दिसून येत आहे.

फडणवीस, शिंदेंशी राज ठाकरेंचे चांगले संबंध

उद्धव ठाकरे यांचा सत्ताधारी महायुतीमधील भाजप व शिवसेना शिंदे गट या दोन पक्षांना कडाडून विरोध आहे. याऊलट राज ठाकरे यांचे या दोन्ही पक्षांशी चांगले संबंध आहेत.

विशेषतः त्यांचे मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले मेलकट जमते. हे दोन्ही नेते अनेकदा शिवतीर्थावर येऊन राज ठाकरे

देवेंद्र फडणवीस नेमकी हीच गोष्ट हेरून राज ठाकरे यांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरु केलेत. ही भेट याच प्रयत्नांचा एक भाग असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कलानगर येथील मातोश्री निवासस्थानापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तज्ञ हॉटेलमध्ये ही भेट घेतली.

दरम्यान, राज ठाकरे आणि फडणवीस भेटीवर उद्धव ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. हे बघा राज ठाकरे यांनी त्यांच्या मुलाखती दरम्यान म्हटलं होतं, महाराष्ट्राच्या हितापेक्षा त्यांचा इगो मोठा नाही. त्यानंतर माझ्या पक्षाने, माझ्या प्रमुखांनी सकारात्मकता दाखवली. त्यासाठी आवश्यक असणारी कृती करणारी पावलं उचलली. आता मनसे प्रमुखांच्या मनात काय आहे, हे आपल्याला सांगता येत नाही. मनसे प्रमुखांनी मीन साधलेलं आहे, असं उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुपमा अंधारे म्हणाल्या.

मनसे प्रमुखांची आज मुख्यमंत्र्यांशी भेट झाली असेल, तर ती कुठल्या कारणासाठी झाली, ते आपल्याला माहित नाही. त्यांनी कोणाला भेटावं, हा त्यांचा प्रश्न आहे. ते आम्हाला बांधिल नाहीत. ते त्यांचा निर्णय घ्यायला सक्षम आहेत. महाराष्ट्राच्या मनात काय आहे, त्याला अनुसरून निर्णय घ्यायच कि, महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला पळवणाऱ्या आणि गुजरातधार्जिण धोरण अवलंबणाऱ्या फडणवीसांच्या हिताचा घ्यायचा, हा निर्णय राज ठाकरेंना घ्यायचा आहे, असं सुपमा अंधारे म्हणाल्या.

या दोन नेत्यांच्या भेटीमध्ये मुंबई मनपा निवडणूक दडली आहे, एवढे मात्र नवी.

मोहंमद युनूस यांचे कारनामे!

बांगलादेशच्या अंतरीम सरकारचे मुख्य सल्लागार मोहंमद युनूस यांचे कारनामे आता हळूहळू बाहेर येऊ लागले आहेत.

त्यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर जी भारत विरोधी भूमिका घेतली ती जगजाहीर आहे. बांगलादेशातील जमाते इस्लामी या कट्टरवादी पक्षाबद्दल युनूस यांना वाटणारी सहानुभूती लपून राहिलेली नाही.

जमाते इस्लामी पक्षाने बांगलादेश स्वातंत्र्य युद्धात पाकिस्तानची बाजू घेतली होती, तसेच पाकिस्तानी सैनिकांनी पूर्वी पाकिस्तानातील जनतेवर जे अनर्चित अत्याचार केले त्यामध्ये जमाते इस्लामीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

भाजी पंतप्रधान शेख हसीना यांनी जमाते इस्लामी पक्षावर बंदी घातली होती. मोहंमद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काही दिवसांपूर्वी जमाते इस्लामी या पक्षावरील बंदी उठवली आहे. मोहंमद युनूस यांनी मध्यंतरी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची इच्छा प्रकट केली

होती. बांगलादेशातील राजकीय पक्ष हे आपल्याला साथ देत नसल्याचे कारण त्यांनी पुढे केले होते. परंतु तो एक बनाव होता.

निरनिराळ्या राजकीय पक्षांनी आपल्या पाठीशी उभे रहावे, या कता युनूस यांनी ती चाल खेळली होती.

विशेषतः माजी पंतप्रधान खलेदा झिया यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने त्यांना पाठिंबा द्यावा म्हणून युनूस यांनी आपल्या राजीनाम्याचे पिल्लू सोडले होते. युनूस यांनी असे घोषित केले आहे की बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात येतील.

परंतु बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने सार्वत्रिक निवडणुका डिसेंबर २०२५ मध्ये घेण्याचा आग्रह धरला आहे. सार्वत्रिक निवडणुका डिसेंबर २०२५ मध्ये घेतल्यास ते जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने, मोहंमद युनूस यांना दिला आहे

त्यामुळे युनूस हे धास्तावले आहेत. मोहंमद युनूस यांना जास्तीत जास्त वेळ आपल्या पदाला चिकटून राहायचे आहे, आणि त्यांचा हा कावा बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने बरोबर ओळखला आहे. महत्वाचे म्हणजे जमाते इस्लामी या कट्टरवादी पक्षाची अशी इच्छा आहे की मोहंमद युनूस यांनी जास्तीत जास्त वेळ आपल्या पदावर रहावे.

मोहंमद युनूस आणि लष्कर प्रमुख वकार उज जमान यांच्यातील विव्वा-भोपळ्याचे नाते सर्वत्र आहे. वकार उज जमान हे माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे शेख हसीना यांच्याबाबत जमान यांना सहानुभूती असणे स्वाभाविक आहे. जमान हे सेकुलर आहेत, तर युनूस हे जमाते इस्लामी सारख्या धर्मांध पक्षाबरोबर जवळीक साधून आहेत.

मोहंमद युनूस, जमाते इस्लामी पक्ष, आरक्षण विरोधी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थी नेत्यांनी स्थापन केलेला नॅशनल सिटीझन्स पक्ष या सर्वांना, लष्कर प्रमुख वकार उज जमान हे आपल्या मागील अडथळा वाटत आहेत, त्यामुळे हा अडथळा दूर करण्यासाठी त्यांचे एकत्रित प्रयत्न सुरु आहेत

माचं महिन्यात, पाकिस्तानी गुप्तहेर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटीलजन्सच्या मदतीने, लष्कर प्रमुख वकार उज जमान यांना त्यांच्या पदावरून घालवण्याचा एक प्लॅन बांगलादेश

लष्करातील काही अधिकाऱ्यांनी बनवला होता. लेफ्टनंट जनरल फैजूर रेहमान यांच्या नेतृत्वाखाली हा प्लॅन तयार करण्यात आला होता. मात्र हा प्लॅन अयशस्वी ठरला होता. त्यानंतर फैजूर रेहमान यांना नजर कैदेत ठेवण्यात आले होते.

मोहंमद युनूस यांनी आपली खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी जे कारनामे केले त्यापैकी एक कारनामा आता बाहेर आला आहे. स्वराज्य मॅगझिनेने दिलेल्या माहितीनुसार युनूस यांनी सीमेवर तैनात असलेल्या बॉर्डर गार्ड बांगलादेश (बीजीबी) या दलाचा वापर करून आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न नुकताच केला होता. पण लष्कर प्रमुख वकार उज जमान यांच्या सततकेंतुळे तो प्रयत्न अयशस्वी ठरला.

भारत - बांगलादेश सीमेवर दोन्ही बाजूला तैनात असलेल्या बॉर्डर गार्ड बांगलादेश आणि सीमा सुरक्षा दल यांच्यात चकमकी घडवून आणायच्या आणि बांगलादेश मध्ये भारत विरोधी वातावरण निर्माण करायचे असा प्लॅन युनूस यांच्याकडून तयार करण्यात आला होता.

आल्याचे बोलले जात होते.

बॉर्डर गार्ड बांगलादेश या दलाने सीमेवर आक्रमक भूमिका घ्यायची आणि भारतीय सीमा सुरक्षा दलाला उचकवायचे अशाप्रकारचा तोंडी निरोप, मोहंमद युनूस यांच्याकडून बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या प्रमुखांना पाठवण्यात आला होता.

भारतातर्फे पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूरची मोहीम जेव्हा चालवण्यात आली, ती वेळ या प्लॅन करत निवडण्यात आली होती. बॉर्डर गार्ड बांगलादेश आणि सीमा सुरक्षा दल यांच्यात चकमकी झाल्यास, भारतीय लष्कर, ऑपरेशन सिंदूर मध्ये व्यग्र असल्याने, भारतीय लष्कराला तिकडे फारसे लक्ष देता येणार नाही, असा डाव त्यामार्गे होता.

चकमकी हाताबाहेर गेल्यास बॉर्डर गार्ड बांगलादेशला मदत करण्यासाठी, बांगलादेश लष्कराची काही युनिट्स सीमा भागात तैनात करण्याबाबत विचार सुरु होता. बॉर्डर गार्ड बांगलादेश आणि सीमा सुरक्षा दल यांच्यातील संघर्ष वाढल्यास, बांगलादेश मधील जनतेमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत होईल आणि पक्षीय भेदाभेद विसरून बांगलादेश मधील जनता मोहंमद युनूस यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिल, अशी कल्पना त्यामार्गे होती.

मात्र लष्कर प्रमुख वकार उज जमान यांना त्यांची कुणकुण लागताच त्यांनी, बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या प्रमुखांना असा वेडेपणा करू नका असे सांगितले.

हे प्रकरण आपल्याला भारी पडेल, यांची जाणीव लष्करप्रमुखांनी, बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या प्रमुखांना करून दिली. तसेच आपल्या शिवाय इतर कोणाचेही आदेश मानू नका अशी सूचना, लष्करप्रमुखांनी, बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या प्रमुखांना केली.

मोहंमद युनूस आणि बांगलादेशचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनाही लष्करप्रमुखांनी अशाप्रकारचे धाडस अंगाशी येऊ शकेल, या गोष्टीची जाणीव करून दिली.

अशा प्रकारे आपली खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी अंतरीम सरकारचे मुख्य सल्लागार मोहंमद युनूस यांनी जो प्लॅन तयार केला होता, तो ते अमलात आणू शकले नाहीत.

मोहंमद युनूस हे सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याने, त्यांची चारही बाजूंनी कोंडी होत आहे. आता ते त्यातून कसे बाहेर पडतात ते पहावे लागेल.

अश्वीकायन

प्रा. अशोक सारडा मेहकर (९४२९३९३३९)

खरी मैत्री..!

तणाव भय चिंता भौ व्यक्तिला करते हतबल जिवाभावाचे मित्र जोडा सामना करण्याचे मिळे बळ

हिममत ज्याची सुटली त्याचे श्वासही सुटू शकतात साहसाने करता सामना चांगले दिवस ही येऊ शकतात मैत्री असते अंतरीचे नाते जाणत नाही नाते गोते संकट समयी धावून येते प्रामाणिकपणे जपा त्याते..

मुंबईच्या विस्तारीत पूर्व उपनगरातील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या भीषण दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले.

मुंबईची रेल्वे उपनगरी सेवा म्हणजेच लोकल ही या महानगराची लाइफलाइन आहे. दोन कोटी ससंख्येच्या महामुंबईची जनवाहिनी आहे. सर्वात स्वस्त आणि सर्वात जलद अशी ही रेल्वे सेवा आहे. म्हणूनच चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी)पासून विरार-पालघर-डहाणू कसार-कर्जत, पनवेल अशी धावणारी लोकल सेवा ही मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो-मोनो दाखल झाली, हार्बरच्या जोडीला ठाणे-पनवेल ट्रान्स हार्बर आली. नऊ डब्यांचे बारा डबे झाले, आता अनेक गाड्यांना पंधरा डबे आहेत. दर चार ते पाच मिनिटांच्या अंतराने लोकल सेवा आहे. तरीही सर्व देशातून मुंबईवर लोंढे आदळतच असल्याने वाढती लोकसंख्या व वाढत्या प्रवासी संख्येला उपनगरी रेल्वे सेवा अपुरी पडत आहे.

रोज खाचाखच गर्दीतून रेल्वे प्रवास ही मुंबईकरांची मोठी परीक्षा असते. रोज धकाधकुकीतून लोकल डब्यात प्रवेश करणे आणि आपल्या स्टेशनवर कसे तरी प्लॅटफॉर्मवर उतरणे यासाठी रोज मुंबईकरांना मोठी कसरत करावी लागते. डब्यात चौथी सीट सोडाव पण नीट उभे राहायला मिळावे म्हणूनही देवाकडे प्रार्थना करायी लागते. रोजचे हाल सांगणार तरी कुणाला?

मध्य, पश्चिम व हार्बर-ट्रान्स आणि हार्बर लोकलमधून रोज पंचाहत्तर लाख मुंबईकर प्रवास करतात. हे कोणी मजा म्हणून लोकलमधून फिरत नाहीत. कोणी हौस म्हणून गर्दीत घुसत नाही. रोजंदारीसाठी, पोटापाण्यासाठी, व्यापार-व्यवसायासाठी, शाळा-कॉलेजासाठी ही गर्दी लोकलमधून जा-ये करीत असते.

त्यात भाजीवाले, मच्छीवाले, फेरीवाले, कामगार-कारकुनांपासून ते टायवाले असतात. याच गर्दीत भजन करणारे नि पोथी वाचणारे असतात आणि मालाची आवक- जावक व शेअर्सचे भाव फोनवर विचारणारे असतात. बहुसंख्य प्रवासी बसायला सीट मिळाली नाही तरी उभे राहूनच मोबाईलवर चॅटिंग करीत असतात. लोकलच्या डब्यात हौसे-गवशे आणि नवशेही भरपूर असतात. त्यात विनातिकीटही बिनधास्त प्रवास करीत असतात.

पाकीटमार आणि मोबाईल चोरांचा वावर असतो. भिकारी, फेरीवाले, नशेदे आणि गुल्लेही याच गर्दीत त्यांच्या धुंदीत असतात. डब्यात शिरायला जागा नाही किंवा येणाऱ्या स्टेशनवर उतरायचे म्हणून लोकलच्या दरवाजात लोक उभे असतात पण त्याचबरोबर काही गणगेणे आणि रंगेल दरवाजात हातवारे करीत त्यांच्या मस्तीत उभे दिसतात. मुंबईच्या लोकल कळोळ हा शब्दाने वर्णन करता येणार नाही पण या मुंबईकर प्रवाशांकडे रेल्वे प्रशासनाचे आणि राज्य व केंद्र सरकारने म्हणावे तसे लक्ष नाही...

गर्दी व चेंगराचेंगरीतून लक्षावधी मुंबईकरांचा रोजचा प्रवास रामभरोसे चालू आहे. लोकलच्या अपघातात रोज सात ते आठ माणसे धिरडली जात आहेत किंवा गाडीखाली सापडून मृत्युमुखी पडत आहेत. काहींचे हात-पाय कायमचे निकामी होत आहेत, पण त्यांची कधी चघाही होत नाही, कारण रोज मरे त्याला कोण रडे... असे मुंबईचे जीवन आहे.

युद्धात किती मृत्युमुखी पडले? प्रयागराजच्या महाकुंभमध्ये किती जणांनी अखेरचा श्वास घेतला? नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या चेंगराचेंगरीत किती जण ठार झाले? बंगळूरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर लांबड्या अफाट गर्दीत नेमके किती घुसमटून मरे? कोविड काळात मुंबई, महाराष्ट्रात किती जणांचा मृत्यू झाला? अशा प्रश्नांचा भडीमार ऐकायला मिळाला. पण मुंबईच्या लोकल अपघातात रोज आणि दरवर्षी किती मृत्युमुखी पडतात किंवा गेल्या दहा वीस वर्षात किती मरण पावले असा प्रश्न कोणी जाहीरपणे किंवा संसदेत विचारत नाही.

गेल्या वीस वर्षांत मुंबईत लोकल अपघातात ५२ हजार लोकांचा मृत्यू झाला तरीही केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या कोणत्याही सरकारला त्याचे गांभीर्य वाटत नाही का? मुंबईच्या उपनगरी रेल्वे अपघातात आणखी

रोज मरे त्याला कोण...

लोकल अपघाताची रेल्वे मंत्रालयाला सुद्धा दखल घ्यावी लागली. रेल्वे मंत्र्यांनी दिल्लीत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दरवाजात उभे असलेल्या प्रवाशांचा खाली पडून मृत्यू झाला म्हणून मुंबईतील लोकलच्या स्वयंचलित दरवाजे बसवले जाणार, अशी घोषणा झाली.

मुंबईत मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर एअर कंडिशनड लोकल्स धावत आहेत. त्यांना स्वयंचलित दरवाजे आहेत. मुंबईत मेट्रो-मोनो रेल्वे धावत आहेत त्यांनाही स्वयंचलित दरवाजे आहेत. आता विना वातानुकूलित म्हणजेच साध्या लोकलच्या स्वयंचलित दरवाजे बसवले जाणार आहेत. पण त्याला आतापासूनच विरोध सुरु झाला आहे. एअर कंडिशनडचे तिकीट परवडत नाही म्हणून लोकांचा ओढा साध्या लोकलकडे असतो. एसी लोकलच्या मागणी चांगली आहे, त्याही गर्दीने भरलेल्या दिसतात. पण खाचाखच गर्दी ही साध्या लोकलच्या असते. स्टेशनवर अवघ्या वीस सेकंद थांबणाऱ्या लोकलमध्ये हजारो लोकांची चढ-उतार शक्य आहे का, हा कळीचा मुद्दा आहे.

लोकलच्या दरवाजे म्हणजे रोगपेक्षा औषध जालीम असे होऊ नये असे प्रवाशांना वाटते. पण लोकलसंबंधी निर्णय घेणारे कधी विचार केल्या का?

एसी लोकलस वगळून साध्या लोकल्स रद्द करण्यात येतात तेव्हा प्रवाशांमध्ये असंतोष प्रकट होतो, त्याची दखल प्रशासनाने कधी घेतली आहे का? विशेषतः मध्य रेल्वेच्या उपनगरी गाड्या कधीच वेळेवर धावत नाहीत, रोज त्या उशिरा धावतात व अनेक गाड्या रद्द होतात, हे दुष्टचक्र कधी थांबणार?

मेट्रोच्या गाड्या मिनिटांवर धावतात मग टाईमटेबलनुसार मध्य रेल्वेच्या उपनगरी गाड्या का धावू शकत नाहीत? लांब पल्ल्याच्या गाड्या किंवा मेल-एक्स्प्रेसला प्राधान्य देण्यासाठी लोकल्स रखडवल्या जातात तेव्हा प्रवासी संतप्त होतात. राजधानी, शांताद्री, वंदेभारत, अमृत भारत यांना कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही, पण मुंबईच्या लोकल्स ट्रेनचे वेळापत्रक पाळले गेले पाहिजे हा प्रवाशांचा आग्रह असतो.

लोकलच्या प्रत्येक डब्यात विनातिकीट प्रवासी असतात. प्रथम श्रेणीच्या डब्यातही बिनधास्त परंपरांतिक व त्यांचा परिवार प्रवास करीत असतो. गर्दीच्या वेळी तर प्रत्येक डब्यात दहा-वीस विनातिकीट प्रवासी सीट बळकावून बसलेले असतात. अशा वेळी तिकीट तपासनीस कुठे असतात?

चालत्या गाडीत तिकीट तपासनीसांना तिकिटे वा पास तपासण्याचा रेल्वेने अधिकार दिलेला आहे, असे फलक डब्यात दिसतात, मग टीसी का दिसत नाहीत? रेल्वे स्टेशनवर विनातिकीट प्रवेशच मिळणार नाही अशी यंत्रणा बसवली तर लोकल डब्यातील अनवॉन्टेड गर्दी कमी होऊ शकेल.

मुंबईच्या विस्तारीत उपनगरात लोकसंख्या प्रचंड वाढली आहे, दादर, ठाणे, दिवा, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, कुर्ला, अंधेरी, बोरिवली, वसई-विरार, पालघर, नेरुळ, खारघर-पनवेल येथे लोकसंख्येबरोबर प्रवासी संख्या प्रचंड वाढली आहे, हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने नियोजन केले पाहिजे. मुंबईत रेल्वे अपघातात चारजण ठार झाले म्हणून रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करणे हास्यापद आहे. सार्वजनिक जीवनात आज कोणी लालबहादूर शास्त्री नाहीत आणि अटलबिहारी वाजपेयीही नाहीत...

एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सुभाष दंडेकर यांनी ज्या प्रकारे कॉम्लिन या भारतीय ब्रँडला घराघरात पोहचवले, ती कथा आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते.

त्यांची वाटचाल शून्यातून शिखरापर्यंतची आहे. शालेय जीवनात डांडेकर यांना आर्ट आणि सायन्सची विशेष आवड होती. त्यांनी सुरुवातीला रंग बनवण्याचा छोट्यासा प्रयोग सुरु केला आणि तिथूनच पुढे कॉम्लिनची सुरुवात झाली.

१९३१ साली त्यांनी डॉबिवली येथे एका छोट्याशा गोडाऊनमधून हिंडुस्तान इंक अँड वॉटरप्रूफ वर्क्स सुरु केली. सुरुवातीला फक्त काळा शाई बनवली जात होती, परंतु त्याची गुणवत्ता इतकी उत्कृष्ट होती की ती लवकरच शिक्षक, आर्टिस्ट आणि सरकारी कार्यालयांमध्ये पसंतीस उतरली.

पुढे त्यांनी कॉम्लिन ब्रँड नावाने विविध स्टेशनरी प्रॉडक्ट्स जसे पेन, पेन्सिल, रंग, ब्रश, ग्लू, कंपास बॉक्स इत्यादी बाजारात आणले. त्यांच्या उत्पादनांची खासियत म्हणजे भारतातच निर्मिती, पण आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता.

कॉम्लिनचा वॉटरप्रूफ ब्रँड इंक तर इतका प्रसिद्ध

शून्यातून शिखरापर्यंत



स्पष्ट होता, भारतीय स्टेशनरी मार्केटला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणं.

आजही लाखो लोकांच्या हातात असणाऱ्या कॉम्लिनच्या प्रॉडक्ट्स मागे सुभाष दंडेकर यांची दूरदृष्टी, चिकाटी आणि क्वालिटीवर विश्वास आहे. त्यांनी केवळ एक ब्रँड नाही, तर भारतीयांसाठी आठवणींचं एक संचित तयार केलं. प्रत्येक विद्यार्थ्याच्या शालेय बॅगत कॉम्लिनचं काही ना काही असणं, हीच त्यांच्या यशाची खरी ओळख आहे.

सर्वच लोकल गाड्या वातानुकूलित करण्याची घाई नको!

मुंब्रा या ठिकाणी झालेल्या अपघाताची दखल घेत राज्य सरकारने भाडेवाढ न करता सर्वच लोकलगाड्या वातानुकूलित करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली.

याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशीही बोलणे झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मुंबई ठाण्यातील रेल्वे मार्गावर सध्या काही प्रमाणात वातानुकूलित लोकल गाड्या धावत आहेत ज्या कधीही त्यांच्या नियोजित वेळेत रेल्वे स्थानकांवर येत नाहीत याच अनुभव चाकरमानी प्रतिदिन घेत आहेत.

ट्रेममधील वातानुकूलित यंत्रांचे दारात गळणारे पाणी, गर्दीच्या वेळेत स्वयंचलित उघड बंद होणाऱ्या दरवाजांना लागणारा अधिकचा कालावधी यामुळे या गाड्यांच्या वेळापत्रकावर प्रतिदिन परिणाम होत असतो ज्यामुळे रोजच काही गाड्या रद्द कराव्या लागतात तर काही वेळ नेहमीच्या धावणाऱ्या लोकल गाड्यांवर त्याचा परिणाम होतो. आजमितीला वातानुकूलित रेल्वेगाड्यांचे

वाचक लिहितात

लोकल ट्रेन वाहतुकीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी खासगी कंपन्यांना कार्यालयीन कामकाजाच्या वेळा बदलण्याचे आणि शक्य त्या ठिकाणी वर्क फ्रॉम होम धोरण अवलंबण्याचे आवाहन केले आहे, जे नवक्रीच स्वागतार्ह आहे. या आवाहनाला जोपर्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही आणि लोकल गाड्यांतील प्रवाशांचा भार जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत सर्व गाड्या वातानुकूलित करण्याची घाई करू नये!

■ सो. मोक्षदा घाणेकर काळाचौकी, मुंबई.

मानवी शरीराला एकदा का व्याधी जडली तर ती सुटणं खूप कठीण होतं. अशा स्थितीत आयुष्यभर त्या व्याधीसह जगावं लागतं. त्यामुळे योग्यवेळीच आजारावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. शरीरातील काही बदल आपल्याला काही आजारांचे संकेत देत असतात.

वारंवार लघवीला येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तसं असेल तर थायरॉइडचं लक्षण असू शकतं. याबाबत डॉक्टरांचं काय म्हणणं आहे आणि असं का होतं ते समजून घेणं आवश्यक आहे. मॅक्स हॉस्पिटलचे डॉक्टर रोहित कुमार यांनी सांगितलं की, जर तुम्हाला दिवसभर वारंवार लघवीला येत असेल आणि तितकीच तहानही लागत असेल तर हे मधुमेहाचे संकेत आहे. मधुमेह असल्यास शरीरातील रक्तग्लूकोज व्यवस्थितरित्या प्रोसेस होत



नाही. यामुळे किडनी अधिक प्रमाणात मूत्र तयार करते. **युटीआय :** डॉ. रोहित कुमार यांच्या मते, वारंवार लघवीला येणं हे महिलांमध्ये सामान्य बाब आहे. वारंवार लघवीला येणं आणि मूत्रविसर्जन करताना जळजळ किंवा दुखापत होणं, तसेच लघवीला वास येणे हे युटीआयचे लक्षण असू शकतं. याचा योग्य वेळी उपचार केला नाही किडनीवर परिणाम होऊ शकतो. **प्रोस्टेट निगडीत समस्या** प्रोस्टेट ही पुरुषांच्या प्रजनन संस्थेतील एक लहान ग्रंथि आहे. ही ग्रंथी मूत्राशयाच्या खाली आणि मूत्रविसर्जन करताना जळजळ किंवा दुखापत होणं, तसेच लघवीला वास येणे हे युटीआयचे लक्षण असू शकतं. याचा योग्य वेळी उपचार

सुलभ करतो. पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी वाढल्याने मूत्रमार्गावर दबाव येतो आणि वारंवार लघवी होते. विशेषतः रात्री लघवीचं प्रमाण अधिक असते. **ओव्हरएक्टिव्ह ब्लॅडर :** असा स्थितीत वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होते. थोडं जरी वाटलं तरी तात्काळ टॉयलेटमध्ये जाणं भाग पडतं. लघवी रोखणं कठीण होतं. हे एक न्युरोलॉजिकल कारणही असू शकतं.

औषधांची अधिक मात्रा किंवा वारंवार पाणी पिणं काही औषधांच्या सेवनामुळे वारंवार लघवीला येऊ शकतं. तसेच उन्हाळ्यात पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं. यामुळे वारंवार लघवीला होऊ शकतं.

वारंवार लघवीला येणं हे कोणत्या आजाराचं लक्षण आहे?

सुलभ करतो. पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी वाढल्याने मूत्रमार्गावर दबाव येतो आणि वारंवार लघवी होते. विशेषतः रात्री लघवीचं प्रमाण अधिक असते. **ओव्हरएक्टिव्ह ब्लॅडर :** असा स्थितीत वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होते. थोडं जरी वाटलं तरी तात्काळ टॉयलेटमध्ये जाणं भाग पडतं. लघवी रोखणं कठीण होतं. हे एक न्युरोलॉजिकल कारणही असू शकतं.

औषधांची अधिक मात्रा किंवा वारंवार पाणी पिणं काही औषधांच्या सेवनामुळे वारंवार लघवीला येऊ शकतं. तसेच उन्हाळ्यात पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं. यामुळे वारंवार लघवीला होऊ शकतं.

वारंवार लघवीला येणं हे कोणत्या आजाराचं लक्षण आहे?

४९.१४ कोटी रुपये उभारण्यास मान्यता आयएफएल एंटरप्रायजेसचा राइट्स इश्यू १९ जून रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार

अहमदाबाद, १२ जून : कृषी वस्तूंच्या आयात, निर्यात आणि व्यापारासह कृषी वस्तूंच्या व्यवसायात गुंतलेल्या आयएफएल एंटरप्रायजेस लि. चा ४९.१४ कोटी रुपयांचा राइट्स इश्यू १९ जून २०२५ रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे आणि ३० जूनपर्यंत खुला राहील. राइट्स इश्यूची आकर्षक किंमत प्रति शेअर १ रुपये आहे, ज्यामुळे विद्यमान भागधारकांना कंपनीमध्ये त्यांची इक्विटी वाढवण्याची संधी मिळेल. संचालक मंडळाने त्यांच्या ९ जून २०२५ रोजी झालेल्या बैठकीत राइट्स इश्यूवर विचार करून त्याला मान्यता दिली. तत्पूर्वी, कंपनीच्या संचालक मंडळाने ३० डिसेंबर २०२४ रोजी आणि ७ मार्च २०२५ रोजीच्या मसुदा पत्राने ५० कोटी (रुपये पन्नास कोटी) रुपयांपर्यंतच्या प्रस्तावित राइट्स इश्यूसाठी तत्वतः

मान्यता मिळविण्यासाठी सादर केले आणि बीएसईकडून १९ मे २०२५ रोजीच्या पत्राद्वारे त्यास तत्वतः मान्यता मिळाली. १३ जून २०२५ च्या रेकॉर्ड डेटुनुसार इक्विटी शेअर्स धारण करणारे शेअरहोल्डर, प्रत्येक १९ पूर्ण पेड-अप इक्विटी शेअर्ससाठी ६० राइट्स इक्विटी शेअर्सच्या प्रमाणात राइट्स शेअर्ससाठी अर्ज करण्यास पात्र असतील. ऑन-मार्केट आरडजच्या त्यागाची अंतिम तारीख २४ जून २०२५ आहे. या राइट्स इश्यूमध्ये प्रत्येकी १ रुपये दर्शनी मूल्याचे ४९,१४,७६,६२० पूर्ण पेड-अप इक्विटी शेअर्स आहेत, ज्यांचे एकूण मूल्य ४९.१४ कोटी रुपये आहे. इश्यूमधून मिळणारे उत्पन्न कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशाना पाठिंबा देण्यासाठी वापरले जाईल.

नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक अभिषेक प्रतापकुमार ठाकर यांच्या नेतृत्वाखालील कंपनीच्या धोरणात्मक दिशेने ही भांडवली वाढ करण्यात आली आहे, ज्याचा उद्देश ऑपरेशन्सल कार्यक्षमता वाढवणे आणि सेवा क्षमतांचा विस्तार करणे हा आहे. मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात, कंपनीने १२०.६० कोटी रुपयांचा महसूल कामकाजातून मिळवला, जो २०२३-२४ या आर्थिक वर्षात ८.२४ कोटी रुपये महसूलाच्या तुलनेत १३ पटीने जास्त आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ८४.५ लाख रुपयांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २५ साठी निव्वळ नफा २.९९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो वार्षिक वाढीच्या २५४ टक्के आहे. आर्थिक वर्ष २५ च्या चौथ्या तिमाहीत कंपनीने ३.०४ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ

नफा नोंदवला आहे. आर्थिक वर्ष २४ च्या चौथ्या तिमाहीत कामकाजामधून मिळणारा महसूल अनेक पटीने वाढून तो ७२.१३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये, कंपनीच्या संचालक मंडळाने इक्विटी शेअरहोल्डर्सकडे असलेल्या १:१५० (प्रत्येक १५० शेअर्ससाठी बोनस म्हणून १ इक्विटी शेअर) च्या प्रमाणात बोनस इश्यूला मान्यता दिली. २००९ मध्ये स्थापित, आयएफएल एंटरप्रायजेस लि. सध्या फळे, भाजीपाला, बियाणे, सेंद्रिय आणि हर्बल उत्पादने यासारख्या कृषी उत्पादनांची आयात, निर्यात तसेच कंत्राटी शेती आणि गोदाम यासारख्या कृषी उत्पादनांच्या व्यापारासह कृषी कमीडिटी व्यवसायात व्यवहार करते. कंपनी शेअर्स, स्टॉक आणि बाँड्ससारख्या आर्थिक साधनांचा व्यापार देखील करते.

महाराष्ट्रात २० नवीन शाखांच्या माध्यमातून युगो कॅपिटलचे दुप्पट विस्तारीकरण

राज्यभरात ४२ शाखांआधारे एमएसएमईचे सक्षमीकरण आणि प्रादेशिक संपन्नतेत भर

मुंबई, १२ जून : एमएसएमई क्षेत्रासाठी कर्ज वितरणावर आपले लक्ष केंद्रित करणारी आघाडीची डेटाटेक एनबीएफसी कंपनी युगो कॅपिटलने महाराष्ट्रात २० हून अधिक नवीन शाखा उघडण्याची घोषणा केली आहे. वित्तीय समावेशनाला चालना देणे तसेच एमएसएमई क्षेत्रातील अखेरेच्या घटकापर्यंत कर्ज वितरणाप्रती कंपनीची वचनबद्धता या घोषणेमुळे आणखी दृढ झाली आहे. या धोरणात्मक विस्तारामुळे युगो कॅपिटलच्या महाराष्ट्रातील शाखांची संख्या ४२ वर झेपावली आहे. तसेच युगोसाठी महाराष्ट्र हे सर्वाधिक शाखा असणारे राज्य ठरणार आहे. अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव,



नाशिक, संगमनेर, कल्याण, पनवेल, पिंपरी बारामती, भंडारा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, खोपली, कोल्हापूर, पांडरगढा, पेण, रत्नागिरी, सांगली आणि वाघोली येथे युगोने नवीन शाखा उघडलेल्या आहेत. या भागातील एमएसएमई उद्योगांच्या कर्जाच्या गरजा पूर्ण करण्यावर या शाखा भर देणार आहेत. वित्तसहाय्यापासून वंचित असलेल्या एमएसएमईंना परवडणारे कर्ज उपलब्ध करून देणे तसेच व्यवसाय वृद्धी साध्य करण्याचे युगो कॅपिटलचे ध्येय या कृतीतून उलगडते.

शाखा विस्ताराबाबत बोलताना युगो कॅपिटलच्या सूक्ष्म उद्योग विभागाचे मुख्य व्यवसाय अधिकारी श्री जे. सथियायन म्हणाले, युगो कॅपिटलसाठी महाराष्ट्र हा नेहमीच महत्वाचा विभाग राहिलेला आहे. तसेच आम्ही वाढीव शाखांतून अधिकाधिक भागात केलेला प्रवेश हा महाराष्ट्राच्या एमएसएमई क्षेत्राच्या क्षमतेबद्दल आमचा अटळ विश्वास दर्शवितो. प्रगत डेटा विश्लेषण, नाविन्यपूर्ण कर्जवितरणाचे प्रारूप आणि बाजारपेठेतील उद्योन्मुख विभागावर आमचे विशेष लक्ष या घटकांचा लाभ घेत छोट्या व्यवसायांसाठी कर्जाची तफावत भरून काढण्याबरोबरच त्यांच्या विकासाचा प्रवासात योगदान देण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. आमच्या शाखा विस्तारामुळे अगदी दुर्गम भागातही आर्थिक समावेशन पोहोचेल. तसेच स्थानिक व्यवसाय अधिक सक्षम बनतील आणि प्रादेशिक विकासाला चालना देईल, हे सुनिश्चित करते.

आल्पेनलिबेने भारतातील पहिले लिक्विड चॉको भरलेले पॉप केले लॉन्च !

मुंबई, १२ जून : आल्पेनलिबे इक्लेयर्स ही तिच्या समृद्ध, चोको सारखे लिक्विड ने भरलेल्या स्वादासाठी ओळखली जाते आणि अनेक वर्षांपासून ती प्राहकांची आवडती राहिली आहे. या खास आणि लोकप्रिय चवेल्या पुढे नेत, आल्पेनलिबे आता घेऊन आली आहे एक नवे रूप, आल्पेनलिबे इक्लेयर्स पॉप, भारतातील पहिली लॉलीपॉप ज्यामध्ये आहे चोको सारख्या लिक्विड भरलेलं. केवळ ५ मध्ये मिळणारी इक्लेयर्स पॉप एक खास स्वादानुभव देते, बाहेरून मऊ आणि चवदार कैमलचा थर आणि आतमध्ये गोडसर, वाहणारा चोको सारखा लिक्विड फिलिंग. ही लज्जतदार ट्रीट आता अधिक सोयीस्कर आणि सहज खाण्यासारख्या रूपात सादर करण्यात आली आहे, विशेषतः किशोरवयीन आणि तरुणांसाठी, जे कोणत्याही वेळी, कुठेही आपली गोड खाण्याची इच्छा पूर्ण करू इच्छितात. परफेटी व्हॅन मेल इंडियाचे मार्केटिंग डायरेक्टर गुंजन खेतान म्हणतात, आल्पेनलिबे इक्लेयर्स पॉपच्या माध्यमातून आमचा उद्देश म्हणजे लोकांना आवडलेला अनुभव आता एका नव्या आणि अधिक सोयीस्कर रूपात देणे. इक्लेयर्सच्या चोको सारख्या फिलिंगला प्राहकांनी नेहमीच भरभरून प्रेम दिलं आहे आणि हा नवीन प्रॉडक्ट त्याच आनंददायक अनुभवाला पुढे नेतो. आजचे किशोरवयीन आणि तृष्णा वर्ग अधिक समृद्ध आणि रंगतदार ट्रीटच्या शोधात असतात, अगदी रोजच्या खाण्याच्या गोष्टींमध्येही आणि इक्लेयर्स पॉप हाच अनुभव देतो. हे काही वेळात प्रयोगात्मक रूप नाही, तर त्यांनी आधीपासूनच ज्या चविला दाद दिली आहे, त्याच एक नैसर्गिक पुढाळ पाऊल आहे.

अदानी एअरपोर्ट्सकडून पुढील टप्प्याच्या वाढीसाठी ७५० दशलक्ष डॉलर्सचा जागतिक वित्तपुरवठा सुनिश्चित
गोंदिया, १२ जून : भारतातील सर्वात मोठा खासगी विमानतळ संचालक (एअरपोर्ट ऑपरेटर) आणि अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचा उघडघट असलेल्या अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्स लिमिटेड (एएएचएल) ने आंतरराष्ट्रीय बँकांच्या गटाकडून एकस्टर्नल कमर्शियल बोरोव्हिस (ईसीबी) च्या माध्यमातून ७५० दशलक्ष डॉलर्स उभारले आहेत. या व्यवहाराचे नेतृत्व फर्स्ट एबी घाबी बँक, बार्कलेज पीएलसी आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँक यांनी केले. या निष्ठा वापर मिळालेल्या पुनर्वित्तासाठी, पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी आणि सहा विमानतळांच्या (अहमदाबाद, लखनऊ, मंगलूरु, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम) क्षमतेच्या वाढीसाठी केला जाणार आहे. तसेच, संपूर्ण विमानतळ नेटवर्कवर नॉन-एरोनॉटिकल न्यूट्रल वयवसाय जसे की रिटेल, एफ अँड बी (फूड अँड बेव्हेरेज), ड्युटी फ्री आणि इतर सेवा यांचा विस्तारही यातून करण्यात येईल. एएएचएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बंसल म्हणाले, जागतिक वित्तीय संस्थांनी दाखवलेला विश्वास हे भारताच्या विमानतळ पायाभूत सुविधांच्या दीर्घकालीन नेटवर्क आणि क्षमतेचे प्रतीक आहे. एएएचएलने आपल्या संपूर्ण विमानतळ नेटवर्कवर टेक्नॉलॉजीचा वापर करत प्राहकांना अनन्यसाधारण अनुभव देण्यासाठी शाश्वततेला आणि स्थानिक समाजाशी जुळवून घेण्याला प्राधान्य देत आपली वाटचाल करत आहे.

रशिया दिना निमित्त रशियन विद्यापीठांनी भारतातील एमबीबीएस प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांसाठी केली गुणवत्ताआधारित शिष्यवृत्तीची घोषणा

नागपूर, १२ जून : राष्ट्रीय अस्मिता, प्राप्ती आणि एकस्मिता यांचे दर्शन घडविणारा रशिया दिन साजरा करण्यास



मिळविण्यासाठी त्वरा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा : imelapply@edurussia.in किंवा फोन व व्हॉट्सअप ९७६९७६१०९९ रशिया दिनाचे स्प्रिट किंवा चैतन्य हे केवळ त्या देशाची राष्ट्रीय कामगिरी अधोरेखित करण्यापुरते सीमित नाही. मात्र त्यात स्नेहपूर्ण संबध आणि संधी यांचाही समावेश होतो. विद्यापीठाकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती या पात्र विद्यार्थ्यांना त्या देवू करत असलेल्या संधी आणि जागतिक शिक्षण प्राप्त होणार आहे. २०२५ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज स्वीकारले जात आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्ताआधारित शिष्यवृत्तीसाठी आणि आपल्या आवडीच्या विद्यापीठात प्रवेश

कार्यालय नगर परिषद, बल्लारपूर

निविदा सुचना क्र.प्रशा/स्वच्छता.वि/नपब/१८५/२०२५ दिनांक :- १२/६/२०२५

निविदा सुचना (तिसरी वेळ)

या सुचनेद्वारे खालील नमुद केलेल्या कामाकरीता सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये इच्छुक निविदा धारकाकडून प्रपत्र अ-२ (भाषादर्शक) मध्ये मोहरवद दरपत्रक मागविण्यात येत आहे. तरी इच्छुक निविदाधारकांनी आपले दर दिनांक २०/०६/२०२५ ला दुपारी ४.०० वाजेपर्यंत मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावी लागेल. कोऱ्या दर पत्रासाठी स्वच्छता विभागातून दिनांक १३/०६/२०२५ ते दिनांक २०/०६/२०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत रकमचा भरणा करून (सुट्टीचे दिवस सोडून) प्राप्त करता येईल. दरपत्र (अ-२) शक्य झाल्यास त्याच दिवशी उपस्थित कंत्राडदार व पूर्णविकास अथवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधींच्या समक्ष दिनांक २३/६/२०२५ ला शक्य झाल्यास उघडण्यात येईल. कमी अथवा जास्त दराची निविदा स्विकारणे अथवा कोणतेही कारण न दर्शविता सर्वच निविदा रद्द करण्याचे अधिकार मुख्य अधिकारी यांच्याकडे सुरक्षित आहे. कामाचा तपशील खालील प्रमाणे आहे

अ.क्र.	कामाचे नाव	अनामत रक्कम (रु.)	दर प्रपत्राची किंमत (रु.)	कामाचा कालावधी
१	नगर परिषद बल्लारपूर अंतर्गत मोठा जनावरे पकडने व त्यांना कांजी हाऊस (गोशाला) मध्ये सोडने बाबत.	रु. ५०००/-	रु. ५००/-	आदेशप्राप्ती पासून एक वर्ष

वरिल नमुद कामाचे अटी व शर्ती स्वच्छता विभागात कार्यालयीन वेळेत व दिवशी उपलब्ध राहिल. रवा/- प्रशासक तथा मुख्य अधिकारी नगर परिषद बल्लारपूर

स्कोडा ऑटो भारताच्या विकासासाठी सज्ज: २५ वर्षांच्या यशानंतर नवीन योजना सादर

नागपूर, १२ जून : वर्ष २०२५ जगभरातील स्कोडा ऑटोसाठी महत्त्वपूर्ण आहे, जेथे यंदा संपन्न वारसाची १३ वर्षे आणि भारतात २५ उत्साहवर्धक वर्षे साजरी केली जात आहे. ग्राहकांच्या जवळ पोहोचण्याच्या धोरणाला अधिक दृढ करत स्कोडा ऑटो इंडियाने भारतातील बाजारपेठेमधील गतीला चालना देण्यासाठी प्रमुख ब्रँड, उत्पादन, नेटवर्क आणि ग्राहक-केंद्रित उपक्रमांची रूपरेषा आखली आहे. याप्रसंगी मत व्यक्त करत स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक आशिष गुप्ता म्हणाले, "भारत युरोपबाहेर स्कोडा ऑटोसाठी सर्वात महत्वाची विकास बाजारपेठ आहे. आम्ही उद्देशपूर्ण क्षमता, सुस्पष्ट दृष्टिकोन आणि गतीशील अंमलबजावणीसह मजबूत, भविष्यासाठी सुसज्ज ब्रँड निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आमचे प्रॉडक्ट ऑफेन्सिव्ह धोरण ग्राहकांच्या सर्वसमावेशक गरजा आणि महत्वाकांक्षांशी सुसंगत आहे, जे आमच्या प्रगतीप्रती प्रवासाला गती देत आहे. आम्ही ग्राहकांच्या जवळ पोहोचत आहोत, धोरणात्मकरीत्या आमचे नेटवर्क विस्तारित करत आहोत आणि दर्जा, सुरक्षितता व



मूल्यांप्रती आमचा वारसा अधिक दृढ करत आहोत. आमच्या सर्व व्यवसाय कार्यामध्ये विकासाला गती देण्यासह २०२५ उत्तम वर्ष ठरेल, जेथे आम्ही मोठ्या प्रमाणात ब्रँडला प्रबल करू आणि भारतात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत राहू."

स्कोडा ऑटो इंडियाच्या प्रॉडक्ट ऑफेन्सिव्ह धोरणामध्ये 'एसयूव्ही फॉर एव्हरिवन'चा समावेश आहे, जे त्यांचा सेदान वारसा अधिक दृढ करत आहे. कायलॅक, कुशक व कोडियक प्रत्येक एसयूव्ही अस्पारेशन आणि किमतीची पूर्तता करत असताना स्कोडा ऑटो इंडिया स्लाव्हिया आणि लवकरच लॉच करण्यात येणाऱ्या 'ग्लोबल आयकॉन'द्वारे संचालित

आता थांबायचं नायचं वर्ल्ड डिजिटल प्रीमियर

मुंबई, १२ जून : शहरातील सर्वात दुर्लक्षित हातांनी आपलं नशीब नव्यानं लिहिण्यासाठी लेखणी उचलली तर काय होईल ? या जून महिन्यात झी५ या भाषा आणि स्थानिक प्रकारच्या कॅटेटला प्राधान्य देणाऱ्या प्लॅटफॉर्मद्वारे आता थांबायचं नाय या सिनेमाचं डिजिटल प्रीमियर जाहीर केलं आहे. झी५ ने मराठीसह भारतातील प्रमुख भाषांसाठी भाषिक योजना जाहीर केली असून त्या पार्श्वभूमीवर या सिनेमाचं प्रीमियर जाहीर करण्यात आलं आहे. आता थांबायचं नाय, या सिनेमात मुंबईतल्या स्वच्छता कामगारांना सलाम करण्यात आला असून या हृदयस्पर्शी सिनेमात शहर चालतं ठेवणाऱ्या, परंतु स्वतः पडद्याआड राहणाऱ्या हिरोंची गोष्ट पाहायला मिळणार आहे. प्रादेशिक कॅटेटप्रती बांधील राहात झी५ सादर करत असलेला आता थांबायचं नाय हा एक जबरदस्त सिनेमा असून खऱ्या अर्थाने तुमची भाषा बोलणाऱ्या ऑपॅवर मराठी भाषा साजरी करणारा आहे.

दिग्दर्शक शिवराज वायचळ म्हणाले, सुरुवातीपासूनच आता थांबायचं नाय हा फक्त सिनेमा नाही, तर त्यापलीकडे जाणारी भावना, आदरांजली आणि प्रामाणिकपणे सांगण्यासारखी गोष्ट, विनोद आणि हृदयस्पर्शीपणाचा अनुभव असेल याची मला जाणीव होती. दिग्दर्शनाची पहिलीच वेळ असल्यामुळे माझ्यासाठी हा सिनेमा जास्त महत्त्वाचा होता. माझं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ध्यासासोबत आणखीही काहीतरी गरजेचं होतं आणि ते म्हणजे या

सिनेमाच्या कथेवर माझ्याइतकाच विश्वास ठेवणारी एक दमदार टीम. टीममं माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि त्यांची उर्जा यामुळे हा प्रवास आणखी अविस्मरणीय ठरला. थिएटरमध्ये मिळालेला प्रतिसाद माझ्या कल्पनेपलीकडचा होता. आणि आता देशभरातील प्रेक्षकांना झी५ वर हा सिनेमा पाहायला मिळणार असल्याचा मला आनंद वाटतो. मला विश्वास आहे, की हा सिनेमा त्यांना आशा देईल, त्यांच्या चेहेऱ्यावर हसू फुलवेल आणि कुठेही त्यांनाही हातात घेऊन नवा अध्याय सुरू करण्याची प्रेरणा देईल. अभिनेते- दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर म्हणाले, आता थांबायचं नायची कथा वाचक्याक्षणी आपण या सिनेमात काम करायला हवं असं मला तीव्रतेने वाटलं. ही कथा मला खूप आवडली. साधेपणाने प्रभाव पाडण्याची संधी देणाऱ्या भूमिका फार क्वचित वाटायला येतात. या सिनेमाबद्दल मला सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे मुंबईचे सफाई कर्मचारी या शहरातले पडद्यामागचे हिरो. सिनेमात त्यांचा संघर्ष आणि वृत्ती प्रामाणिकपणे, हलक्या-फुलक्या पद्धतीने आणि मनपासून दाखवण्यात आला आहे. थिएटरमध्ये हा सिनेमा पाहून शकलेल्यांना आता झी५ वर तो पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा कोणतीही गोष्ट नव्यानं सुरू करायला कधीच उशीर झालेला नसतो आणि आदी शोतपणे करण्यात आलेली क्रांतीही आयुष्य बदलू शकते असा हा संदेश देणारा आहे.

शब्दकोडे क्रमांक २१३६

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
		११		१२		१३		१४	
१५		१६		१७		१८		१९	२०
		२१		२२		२३		२४	२५
	२६		२७		२८		२९		३०
३१		३२		३३		३४		३५	
३६	३६	३७		३८		३९		४०	
	४१	४२		४३		४४		४५	४७
४८		४९		५०				५१	५२
५३									
			५७						५९
	६०		६१		६२	६३		६४	६५
६६								६८	६९
	७०	७१			७२	७३		७४	७५
७६							७८		

मिळणे या अर्थीचा वाकप्रचार	३२) न्यूनता, उणीव
७६) कोवळ्या दुधाचा पदार्थ	३६) ज्वर
७७) विनयशील	३८) चांदणी
७८) माहिती असलेला, जाणलेला	४२) रामाचे एक नाव
उभे शब्द :-	४३) पावसाची झड
१) छोटसा	४४) **** आण एक अभिनेत्री
२) वजन, बोजा	४६) फार बलाढ्य, जोरावर असलेले नशीब
३) यथाशास्त्र	४७) इंद्राचे वाहन
५) झकास	४८) बिघडलेला
६) परस्परालील लाथांनी होणारी मारामारी, आवेशयुक्त भांडण	५०) घरात तयार केलेले
७) झीज, मडके, ८) स्तुती	५१) चंद्राची कड
९) पराग	५२) मजबूत, भक्कम
१०) लघळपणा करणारी	५४) कारण, निमित्त
१२) पुरुष	५५) नास्तिक तत्त्वज्ञ
१७) हातोहात, त्वरेने	असलेला एक कृषी
१८) सामान, वस्तू	६०) गुणाकारच्या विरुद्ध
१९) कणडालता	६१) अधिक महिना
२१) चिलखत, आवरण	६३) रमलविद्या जाणणारा
२३) नंतर	६५) कंबर, कंबरेचा सांधा
२४) जखम व्रण	६७) अरण्य
२५) नागण्य किंमत	६८) वचन, निश्चय, पण
२७) अंधार	६९) झाडतील पोकळी
२८) नियमित वारी करणारा	७१) होडी ७२) आंबा
३०) एक बासरोग	७३) लगेच
	७४) पत्र (हिं)
	७५) वृक्ष
	(उत्तर उदाच्या अंकात)

मागील शब्दकोड्याचे उत्तर																			
बे	ख	यो	का	ज	सा	ह	र	ता	ल	च	ल	न							
मे		हो	जा	व	ई	मा	स	ख	र्ष										
वा	व	च	ळ	जे	ट	र	न	व	ल	वा									
	खा	के	ने	न	न	गा	व	न	क	र									
मा	र		मा	मे	गा	ले	य	ल	ब	त	जी								
ज	आ	ज		र	र	फै	र	न	खा	स	र								
र	ज	ई	अ	अ	क	ति	ना	ख	र	ण									
ग	बा	र	भा	ई	वा	ख	र	भा	र	का	र								
र	क	बा	र	न	स	र	र	ज	त	ल	ग								
जी	र	मी	ता	क	सा	ग	व	सा	दी										
व	स	न	वा	त	क	ल	ह	खी	स	ट									
लं	त	र	ड	डी	ल	क	द	र	दा	न									
स	ख	स	र	न	ग	न	ग	र	स	ना									
भा	र	त	दे	व	ह	ल	वा	न	ज	त									
मे	स	त	ह	ह	या	त	वा	न	वा	दी	का								

आडवे शब्द :-
१) खूप छान (ग्रा)
४) फार मोठे प्रस्ताविक
११) रत्न
३१) दिनाख,
१४) शरम
१५) सरिता
१६) रंग बदलणारा प्राणी
३८) बागवान
१९) कुंड्यांना लावण्याची रंगीत माती
२०) रंग
२१) हात
२२) नाजूक, कोवळा
२४) जैन साधू
२६) दया, करुणा
२७) तळवे, सरोवर
२८) कडक व चिवट
२९) कमीशन, बड्डा, वटणावळ
३१) छोटी लढाई
३३) मयूर
३४) वही
३५) जननी
३७) चामखील
३९) गुप्तांचा घोळका
४०) संधी, वाव
४१) तसराळे
४३) मध्यम प्रमाण
४५) दुप्पट(ई)

४९) शेंवटच्या शाखांचा आवाज
५२) दिवा
५३) श्रीविष्णूचा आठवा अवतार
५४) बातमी
५६) ये-जा करणाऱ्यांची गर्दी
५७) फुलांचा राजा
५८) माजलेला
५९) ताकाला जिऱ्याची फोडणी देऊन केलेले पेय
६०) चूल, जादू, हातचलाखी
६२) भरभराट
६४) घोड्यावरून मारलेली चक्रर
६६) दोरा
७०) नवप्रवेशिकेला जास्त भाव, दर्जा

सालेकसा : समग्र ग्रामीण विकास कार्यक्रम (एचआरडीपी) अंतर्गत समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत जनहितकारी व कल्याणकारी योजना पोहोचविण्याचे कार्य ‘सेंटर फॉर वर्ल्ड सॉलिडेरिटी’ (सीडब्ल्यूएस) या संस्थेमार्फत सालेकसा तालुक्यातील १२ गावांमध्ये राबवले जात आहे. पुढील तीन वर्षांत या गावांमध्ये विविध विकासकामे हाती घेण्यात येणार असून, गावांचा चेहरामोहरा

बदलण्याची शक्यता आहे.

सालेकसा तालुक्यातील १२ गावांमध्ये या कार्यक्रमाचा शुभारंभ आ. संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम पुढील तीन वर्षांसाठी राबवला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सीडब्ल्यूएस संस्थेची निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी संबंधित १२ गावांचे सर्वेक्षण

करण्यात आले. तसेच, योजना पारदर्शक आणि योग्य पद्धतीने राबविण्यासाठी ग्रामस्थांच्या संमतीने प्रत्येक गावात ग्रामविकास समित्यांची स्थापना करण्यात आली असून, सुमारे ५० टक्के सदस्यांची निवड पूर्ण झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात कार्यक्रमाच्या प्रारंभानंतर संस्थेने लाभार्थी म्हणून निवड झालेल्या तीन गावांतील गरजू नागरिकांना मोफत चुलीच्या किट्स वितरित केल्या.

राज्यस्तरीय ‘एकात्म मानव दर्शन’ हीरक महोत्सव समितीची आढावा बैठक



गोंदिया :

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शन या लोककल्याणकारी विचारसरणीचा प्रभाव राज्यातील युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘एकात्म मानव दर्शन हीरक महोत्सव समिती’ स्थापन करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन गोंदिया, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी उमेश काशिद, सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग, सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्र गोंदिया रा. ना. माटे, कानतोडे व उमेश आगासे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर बैठकीत

एकात्म मानव दर्शन प्रसार युवकांपर्यंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे नियोजन, विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, चित्रकला व वादविवाद स्पर्धांचे आयोजन करून गुणवंत स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्याचे नियोजन. एकपात्री प्रयोग व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे दीनदयाळ उपाध्याय यांचा विचार सादर करण्यात येणार आहे ?, तसेच प्रचार आणि प्रसिद्धीसाठी विविध माध्यमांतून व्यापक जनजागृती एकात्म मानव दर्शन या विचारसरणीवर आधारित पुस्तके प्रकाशित करून ती शालेय विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, कामगार व इतर घटकांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

राजकारणातून समाजकारण हाच राष्ट्रवादी काँग्रेस उद्देश : राजेंद्र जैन

राकाँचा २६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राजकारणातून समाजकारण या धोरणावर काम करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार, खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काम करणारा पक्ष आहे. कितीही कठीण प्रसंग आले तरी जनता, पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहले. त्यामुळेच आज पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या थाटात साजरा करीत आहोत. पक्षाचा २६ वा वर्धापन दिन साजरा करतांना जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून बूथ स्तरावर संघटन मजबूत करण्याचा सर्वांनी प्रण घ्यावा असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली गोंदिया येथे ध्वजारोहण कार्यक्रम माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले यांच्या



प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. राजेंद्र जैन, प्रेमकुमार रहांगडाले, देवेंद्रनाथ चौबे, विनोद हरिणखेडे, प्रभाकर दोनोडे, राजलक्ष्मी तुरकर, डॉ.अविनाश जायसवाल, डॉ .योगेंद्र भगत, मोहनलाल पटले, बाळकृष्ण पटले, राजू एन जैन, किरणकुमार पारधी, जगदीश बावनथडे, प्रियाताई

हरिणखेडे, डॉ .अजय उमाटे, कीर्ती पटले, कुंदा दोनोडे, पुस्तकला माने, सोनली ब्राह्मणकर, रुचिता चौहान, गीता हरिणखेडे, मोनिका सोनवाने, अशोक सहारे, सतीश देशमुख, डॉ. मृत्युंजय सिंग, विनोद पंधरे, विनीत सहारे, खालिद पठाण, भगत ठकरानी, अनुज जायसवाल, निरज उपवंशी, शंकरलाल टेम्भरे,

प्रवासापूर्वी मिळणारे रेल्वेची वास्तविक स्थिती

गोंदिया : रेल्वे विभागाच्या वतीने हेल्पलाईन क्रमांक १३९ शिवाय नॅशनल ट्रेन इंकवॉयरी सिस्टम नावाचे एक ऑनलाईन सेवा देखील उपलब्ध करून दिली आहे. या ॲप माध्यमाने प्रवासी देशभरातील रेल्वे गाड्यांची वास्तविक स्थिती जसे की गाडी येणे, जाणे, रद्द, मार्गात बदल आदीची माहिती प्राप्त करू शकतात. ही सेवा वेबसाईड सह मोबाईल ॲपच्या रुपात देखील उपलब्ध आहे.

एनटीपीईएस ॲप गुगल प्ले स्टोरवर मोफत उपलब्ध आहे. आणि हे प्रवाशांसाठी भरोसेमंद



मदतनिस झाला आहे. सद्यस्थितीत दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या अनेक झोनमध्ये आवश्यक देखरेख अथवा अधोसंरचना चे कार्य केले जात आहे. यामुळे काही रेल्वे गाड्या आपल्या प्रारंभीक फलाटावरूनच उशीरा सुटते. दपुमरे द्वारा आपल्या नेटवर्कमध्ये रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक वेळेवर ठेवण्यासाठी लक्ष दिले जात आहे. व गाड्यांचे परिचलन पूर्ववत करण्याचे प्रयत्न केले जात आहे.

प्रवाशांना रेल्वे विभागाने आवाहन

आपल्या प्रवासासाठी स्टेशनवर येण्या अगोवर एनटीईपीएस ॲप किंवा वेबसाईडच्या माध्यमातून आपली रेल्वे गाडीची वास्तविक स्थितीची महिती घ्यावी. यामुळे असुविधा व अनावश्यक रुपाने रेल्वे स्टेशनवर बसून गाडीची प्रतिक्षा करण्यापासून वाचावे. रेल्वे विभागाद्वारे रेल्वे गाड्यांची स्थितीची सुचना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एसएमएसच्या माध्यमातून पाठविली जाते. यासह स्टेशनवर प्रवाशांसाठी उद्घोषणांच्या माध्यमातून नियमित गाड्या विषयी घोषणा करण्यात येतेच.

मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा

२५ जून पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

गोंदिया : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमांमध्ये मातंग समाजातील मांग, मातंग, मादगी, मादीगा व तत्सम १२ पोटजातील विद्यार्थ्यांनी ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारीने गुण प्राप्त केले असतील अश्या विद्यार्थ्यांना महामंडळा कडून जेष्ठता व गुणक्रमांनुसार उपलब्ध निधीच्या अधिन राहुन अण्णामाऊ

साठे शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येणार आहे.

सन २०२४-२५या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या मातंग समाजामधील अनुसुचीत जातीतील मांग,मातंग, मादगी, मादीगा व तत्सम १२ पोटजातील विद्यार्थ्यांकडुन शिक्षवृत्ती करीता आवेदन मागवण्यात येत आहे. अर्जासोबत टि.सी., जातीचा दाखला, गुणपत्रीका, उत्पन्न प्रमाणपत्र, राशन कार्ड, आधार

कार्ड, २ पासपोर्ट व बोनाफाईड प्रमाणपत्र जोडून जिल्हा व्यवस्थापक लोकशाहिर अण्णामाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, आय.टी.आय.चे मागे, कॉम्पलेक्स गडचिरोली यांच्याकडे २५ जून २०२५ पर्यंत अर्ज सादर करावे. असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णामाऊ साठे विकास महामंडळाच्या व्यवस्थापकांनी केले आहे.

बेरोजगार युवकांना रोजगार द्या



सालेकसा : नगर पंचायतमध्ये लागणारे विविध साहित्य खरेदी करतांना क्षेत्राचे दुकानदार, व्यावसायिक यांना प्राधान्य देत खरेदी करण्यात यावी तसेच सालेकसा तालुक्याचे सिव्हील डिग्री आणि डिप्लोमा धारक युवा बेरोजगारा अभियंतांना न.पं. क्षेत्रात विविध प्रकारचे बांधकामात आणि इतर कामात क्रमानुसार संधी उपलब्ध करून देण्यात यावी, अशा मागणीचे

निवेदन न.पं.चे मुख्याधिकारी प्रमोद कांबळे यांना तालुका बेरोजगार अभियंताच्या वतीने देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष ब्रजभूषण बैस, वरिष्ठ कार्यकर्ते डॉ.हिरालाल साठवणे, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष बाजीराव तरोने, नगर पंचायत सालेकसा चे माजी नगराध्यक्ष विरेंद्र उईके महेश खोक्ले, सुरेश कुंभरे उपस्थित होते.

देवरी तालुक्यातील घनदाट जंगलव्याप्त अतिदुर्गम येथील नागरिकांना आरोग्याच्या मुलभुत सुविधा मिळण्याच्या दृष्टीकोनातुन दि. ९ जुन रोजी क्रांतीसुर्य वीर बिरसा मुंडा बलिदान दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र घोनाडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.जे.बी.वालदे तसेच सशस्त्र दूरक्षेत्र पोलीस ठाणे बोंडेच्या वतीने सामुहिक प्रयत्नाने ग्राम म्हैसुली येथे आरोग्य शिबीर संपन्न झाले. शिबीरादरम्यान ८३ लोकांची तपासणी निदान व औषधोपचार करण्यात आले त्यासोबत आवश्यक रुग्णांची अंसासर्गिक कार्यक्रम अंतर्गत रक्तदाब व मधुमेह

गोंदिया : गोंदिया पोलीस दादालोरा एक खिडकी योजनेअंतर्गत पोलीस विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने ९ जुन रोजी क्रांतीसुर्य वीर बिरसा मुंडा बलिदान दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र घोनाडी अंतर्गत ग्राम म्हैसुली येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिरा दरम्यान ८३ गरजू लोकांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेवुन मोफत तपासणी,औषधोपचार व मार्गदर्शनाचा लाभ घेतला, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.जे.बी.वालदे यांनी दिली आहे.

क्षुल्लक कारणावरून मारहाण

गोंदिया : रावणवाडी पोलिस ठाण्यातर्गत मुलीला आणण्यासाठी गेलेल्या सासऱ्याला जावयाने जबर मारहाण केली. ही घटना ५ जून रोजी आहे. फिर्यादी हौसलाल सुखलाल टेंभरे (५५) रा.छोटा रजगाव हा आपल्या मुलीला आणण्यासाठी शिवणीटोला येथे गेले होता. दरम्यान आरोपी जवाई भिमेश कुवरलाल मेश्राम (३४) रा.शिवणीटोला याने वाद निर्माण करून शिविगाळ करीत धक्काबुक्की केली. तसेच काठीने जबर मारहाण करून जखमी केले.

गोंदिया : शहरामध्ये भूमिगत गटार योजना राबवून

गटार लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, योग्य नियोजन व वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे ही योजना नागरिकांसाठी मोठ्या अडथळींचे कारण बनली आहे. आता शहरानंतर रामनगर भागामध्येही भूमिगत गटार लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले असून, मागील १५ दिवसांपासून मुख्य रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामनगर भागात गटार लाईन टाकण्यासाठी शासनाकडून २४९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ही योजना चांगली असली तरी नियोजनाअभावी शहरवासीयांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

अमृत योजनेअंतर्गत गोंदिया शहरातील बाजार

रामनगर येथील प्रकरण, नियोजनाअभावी शहरवासीयांमध्ये रोष

विभागात पहिल्या टप्प्यातील गटार लाईनचे काम २०२१-२२ पासून सुरू करण्यात आले होते. यासाठी शासनाने १३४ कोटी रुपयांची मंजूरी दिली होती. या निधीतून बाजार विभाग परिसरात सुमारे ११७ किलोमीटर लांबीची गटार लाईन टाकण्यात आली. मात्र, हे काम सुरू असताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. इतकेच नाही तर काम पूर्ण झाल्यानंतरही त्या रस्त्यांवर अपघात होण्याची शक्यता कायम राहिली आहे. हे नियोजनाचा अभाव म्हणवा की प्रशासनाची बेपर्वाई ? रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून गटार लाईन टाकण्यात आली असून, त्याच ठिकाणी सिखर स्ट्रक्चर उभारण्यात आले आहेत.

त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे नागरिकांचे म्हणणे आहे की, गटार योजना ही योग्य असली तरी ज्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी व नियोजन करण्यात आले आहे, ते पूर्णतः त्रासदायक व थोकादायक आहे. आता रामनगर भागात देखील २४९ कोटींच्या खर्चाने सुमारे ८५ किलोमीटर लांबीचा रस्ता खोदून गटार लाईन टाकण्याचे काम सुरू झाले आहे. ज्या पद्धतीने बाजार विभागात रस्त्याच्या मध्यभागी गटार लाईन टाकण्यात आली होती, त्याच पद्धतीने आता रामनगरमध्येही काम सुरू असल्याने स्थानिक नागरिकांना तीव्र अडथळींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच मध्य रस्त्यावरील वाहतकही ठप्प झाली आहे.

म्हैसुलीच्या ८३ गरजू लोकांची आरोग्य तपासणी

क्रांतीसुर्य वीर बिरसा मुंडा बलिदान दिनानिमित्त आरोग्य शिबिर

गोंदिया : गोंदिया पोलीस दादालोरा एक खिडकी योजनेअंतर्गत पोलीस विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने ९ जुन रोजी क्रांतीसुर्य वीर बिरसा मुंडा बलिदान दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र घोनाडी अंतर्गत ग्राम म्हैसुली येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिरा दरम्यान ८३ गरजू लोकांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेवुन मोफत तपासणी,औषधोपचार व मार्गदर्शनाचा लाभ घेतला, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.जे.बी.वालदे यांनी दिली आहे.



तपासणी,सिकलसेल तसेच मोफत प्रयोगशाळा रक्त तपासणी करण्यात

आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. जे. बी. वालदे यांनी दिली आहे.

भाजप आमदारांच्या गाड्या रोखणे सुरू

मन हेलावून टाकणारी घटना

■ महासागर प्रतिनिधी / नागपूर/मुंबई, दि. १२ :

■ महासागर प्रतिनिधी

वर्धा, दि. १२ :

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू करणारे माजी आमदार बच्चू कडू यांचे मोठ्या प्रमाणात समर्थन होवू लागले आहे. विविध माध्यमातून संताप व्यक्त केल्या जात आहे.

भाजप विरोधक व सामाजिक कार्यकर्ते पण कडू यांचे समर्थन करीत राज्य सरकारला पेचात पकडत असल्याचे चित्र आहे. अमरावतीशी वधेषेक्षा अधिक जवळीक साधणारा तालुका म्हणून परिचित आर्वी तालुक्यातून आंदोलनास धार चढू लागली आहे.

प्रहार सामाजिक संघटनेचे बाळा जगताप यांनी कडू समर्थनार्थ आक्रमक भूमिका घेणे सुरू केले आहे. बुधवारी त्यांनी आपल्या समर्थकांसोबत आर्वी तहसीलदार कार्यालयात आता कपडेच शिल्लक राहले असे म्हणत ते पण ठेवून घ्या, अशी भूमिका घेतली. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली. आज जगताप परत आक्रमक झाले. त्यांनी रस्ता रोको सुरू केले.

आज अमरावती आर्वी रस्त्यावर जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्यावर लोटगण घातले. आवीर्तून येणारे भाजप आमदार दादाराव केचे



बच्चू कडू
समर्थक आक्रमक
वाहतूक ठप्प

चकार शब्द बोलत नाही. हे कां, असा सवाल जगताप यांनी केला. त्यावर आमदार दादाराव केचे यांनी ही बाब मान्य केली. या बाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून लक्ष वेधतो, असे उत्तर दिले.

तसेच मी विधान परिषदेच्या सभागृहात शेतकऱ्यांचा प्रश्न नक्की मांडतो, असेही कबूल केले. त्यानंतरच आमदार केचे यांची गाडी पुढे निघाली. मात्र या घटनेने काही काळ वाहतूक ठप्प पडली होती.

प्रहारचे बाळा जगताप व सुधीर जाचक, अंकुश गोटेफोडे, छोटू चव्हाण, गोलू वाघ, विक्रम भगत व अन्य शेतकरी या रस्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते. बेमुदत अन्नत्याग करीत आंदोलन छेडणारे बच्चू कडू यांनी विविध मागण्या केल्या आहेत. कर्जमाफी सोबतच दिव्यांग व विधवा महिलांना ६००० रुपये मानधन, हमीभावावर २० टक्के अनुदान, तरुणांच्या हाताला काम व शेतमालाला दाम, शेतकऱ्यांप्रमाणेच शेतमजुरास आर्थिक मदत मिळावी, ग्रामीण भागातसुद्धा धरुकुल बांधण्यास ५ लाख रुपयाचे अनुदान मिळावे व अन्य एकूण १७ मागण्या आहेत.

यांची गाडी अडविण्यात आली. रस्त्यावर आंदोलक दिसताच केचे यांनी गाडी थांबवण्यात आली. यावेळी केचे गाडीतून उतरल्यावर जगताप यांनी

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न विचारला. विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने शेतकऱ्यांवर असलेले कर्ज

माफ करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच सोयाबीन पिकास प्रती किंवा तसेच सोयाबीन पिकास प्रती किंवा भाव देणार असल्याची हमी दिली होती. आता सत्तेवर आलात. मात्र त्यावर

सूरजागड लोह खाणीसाठी

सव्वा लाख झाडे तोडण्यास मंजुरी

■ महासागर प्रतिनिधी, गडचिरोली, दि. १२ :

जिल्ह्यातील सूरजागड लोह खनिज खाणीसाठी पर्यावरण विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडला १०० हेक्टर जंगल क्षेत्रातील १.२३ लाख झाडे तोडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

कंपनीच्या खाण उत्खनन क्षमतेत वाढ करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी जनसुनावणी घेण्यात आली होती. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ज्ञ मूल्यांकन समितीने उत्खनन क्षमता १० दशलक्ष टनांवरून २६ दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्यास मान्यता दिली आहे.

सूरजागड टेकडीवर गेल्या तीन वर्षांपासून लोहखनिज उत्खननाचे काम सुरू आहे. राज्य सरकारने लॉयड्स मेटल्स कंपनीला ३४८ हेक्टर परिसरात खाणकाम करण्याचे कंत्राट दिले आहे.

नवहक्क कायद्यानुसार आदिवासींच्या जमिनीवरील हक्क आणि पारंपरिक वनाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका प्रलंबित असतानाच ही मान्यता देण्यात आली आहे.

वाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार

■ महासागर प्रतिनिधी

नागपूर, दि. १२ :

बोर व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत शेतशिवारात वाघाने केलेल्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. आशिष अवधळे (वय ३२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तो मेटहिरजी येथील रहिवासी होता. मुख्य म्हणजे गेल्या वर्षीच त्याचे लग्न झाले होते.

बोर व्याघ्रप्रकल्पात बुधवारी घडलेल्या घटनेने पुन्हा एकदा मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बोर व्याघ्र प्रकल्पातील गरमसूर लगत असलेल्या मेटहिरजी शेतशिवारात बुधवारी सायंकाळी वाघाने शेतकऱ्यावर अचानक हल्ला केला. यात तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांसह वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आशिष अवधळे हा शेतकरी गुरांना चारा देऊन गावी परतत होता. हिंगणी वन्यजीव अभयारण्यातील उमरविहिरी या वनक्षेत्रात घडली, ज्यामुळे खळबळ उडाली. मृत आशिष हा गुरे चराईचे काम करत होता. परतताना बोर व्याघ्रप्रकल्पाच्या हिंगणी वनपरिक्षेत्रातील उमरविहिरी बोटच्या कंपार्टमेंट क्रमांक ४१ मध्ये झुडपात लपलेल्या वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला केला. अवघ्या काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला.

घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. माहिती मिळताच, हिंगणी वनपरिक्षेत्रातील वरिष्ठ वन्यजीव अधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पंचनामा तयार केल्यानंतर, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून वाघ परिसरात मुक्तपणे फिरत आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला वाघिणीने केला होता. सुरक्षेच्या कारणास्तव, वनविभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले. परिसरातील शेजारील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मनसेच्या भूमिकेची प्रतीक्षा

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १२ :

आम्ही आमच्याकडून मराठी माणसांची युती व्हावी हा आमचा प्रयत्न सुरू आहे. यात आमची अपेक्षा होती की राज ठाकरे यासाठी प्रतिसाद देतील. पण आज फडणवीस-राज ठाकरे भेटीत काय बोलणं झाले काय तपशील आहे हे अजून आम्हाला माहिती नाही, त्यामुळे त्यावर बोलणं योग्य नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेटीवर बोलताना अनिल परब यांनी म्हटले आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसांच्या मनातील ठाकरे बंधू एकत्र यावे, यासाठी मी बाकीचे सर्व विषय बाजूला ठेवायला तयार आहे हे उद्भव ठाकरेंनी सांगितले आहे. मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली तर आम्हाला आमची भूमिका उतरवावी लागेल. आमच्या युतीच्या भूमिकेवर आम्ही आजही ठाम असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्रात १२ हजार मतदान केंद्रांवर अनियमितता

काँग्रेस नेते नाना पटोले यांचा आरोप : राष्ट्रपतींकडे केली सरकार बरखास्तीची मागणी

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १२ :

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये अनियमितता झाली असल्याचा आरोप काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केला होता. त्यांनी लिहिलेल्या इंग्रजी वृत्तपत्रातील या सर्वोच्च लेखाला भाजपने देखील प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, त्यानंतर आता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना याबाबत चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र लिहिले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या संभाव्य गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी आणि सध्याचे सरकार बरखास्त करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची मागणी पत्राद्वारे महाबहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांना केली असल्याची माहिती पटोले यांनी आपल्या पोस्टमध्ये दिली आहे.

भारतीय संविधानात नमूद केलेल्या लोकशाही मूल्यांचे, निवडणुकीचे पावित्र्य आणि सामान्य नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी मी तुम्हाला हे पत्र मोठ्या चिंतेने

अहमदाबाद येथील विमानतळावर झालेल्या विमान अपघातावर देशभरातील नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी असल्याची भावना या सर्व नेत्यांनी व्यक्त केली आहे.

अहमदाबाद-लंडन विमान भीषण अपघात अत्यंत हृदयद्रावक, वेदनादायक आहे. अपघातात अनेकांनी आपल्या घरातील कर्ते आणि जीवलग गमावले आहेत. काळाने धातलेली ही झडप अनेक कुटुंबियांसाठी शब्दांच्या पलिकडची आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. या सगळ्यांच्या दुःखात आम्ही सर्व महाराष्ट्राची जनता सहभागी आहे. या कठीण प्रसंगात महाराष्ट्रातील नागरिक, आमच्या सर्व यंत्रणा गुजरातमधील शासन-प्रशासनासोबत ठामपणे उभे आहोत. या आपत्तीच्या काळात अपघातग्रस्त परिसरासह, प्रवाशी आणि जखमींसाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत सक्रीय सहभाग देण्यात येत आहे.

■ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आज दुपारी गुजरातमध्ये घडलेला भीषण विमान अपघात अत्यंत वेदनादायक आणि मन हेलावून टाकणारा आहे. या अपघाताच्या दुर्घटनास्थळावरून जे दृश्य समोर येत आहे, ते पाहून काळजाचं पाणी होतं. या अपघातात विमानातील दोन महाराष्ट्रीय कर्मचाऱ्यांचा सुद्धा मृत्यू झाला आहे. जीव गमावलेल्या सर्व प्रवाशांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या कठीण प्रसंगी आम्ही सगळे गुजरात शासनासोबत असून महाराष्ट्र सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल.

■ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अहमदाबाद विमान अपघातात प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांचा झालेला मृत्यू धक्कादायक, क्लेशदायक आणि दुदैवी घटना आहे. या विमान अपघातामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश आज दुःखी असून

■ शरद पवार

अहमदाबाद जवळ एअर इंडिया फ्लाइटच्या अपघाताची बातमी अतिशय धक्कादायक व दुःखद आहे. या विमानात २४२ नागरिक प्रवास करीत होते. त्यामध्ये २३० प्रवासी आणि १२ क्रू मॅम्बर्स होते. सर्व संबंधित यंत्रणांनी बचाव कार्य सुरू केले असून, तपास सुरू आहे. या अपघातातील सर्व प्रवाशांच्या सुरक्षेची मी आई जगदंबेकडे कामना करतो.

■ चंद्रशेखर बावनकुळे

अहमदाबाद येथील विमान अपघाताबद्दल ऐकून धक्का बसला, या घटनेमुळे मला व्यक्तीशः अत्याधिक दुःख झाले. या दुर्घटनेत बचावलेल्यांच्या व विमानातील सर्वांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो.

■ आदित्य ठाकरे

मद्यधुंद एर्टिंगा चालकाच धिंगाणा

अनेक जखमी, ऑटोचालक गंभीर, चालक फरार



■ महासागर प्रतिनिधी

अकोला, दि. १२ :

मुर्तीजापुर शहरातील मुख्य रस्त्यावर नाका नं. ७ जवळ आज गुरुवार १२ जून रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास भीषण अपघाताने थरकाप उडवला.

भरधाव आणि मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एर्टिंगा कार (एमएच ३० बीएल ७८२०) चालकाने प्रथम रस्त्यावरून पायी जाणाऱ्या इसमाला उडवले आणि त्यानंतर सवारी घेऊन जाणाऱ्या ऑटोला थेट धडक दिली. या धडकेत ऑटोमधील सात ते आठ प्रवासी गंभीर जखमी झाले, तर काही किरकोळ जखमी आहेत. विशेष म्हणजे ऑटो चालकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्याच्यावर अकोल्यात उपचार सुरू आहेत.

या अपघातात जखमी झालेले काही जण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. घटनास्थळी तातडीने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, पो.कां.

नंदकुमार टीकार, ज्ञानेश्वर आडे, ट्रॉफिक पोलीस पंडरीनाथ पोळे यांनी धाव घेत वाहतूक नियंत्रणात आणली व १०८ तसेच खासगी रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एर्टिंगाचा चालक मद्यधुंद अवस्थेत निष्काळजीपणे वाहन चालवताना थेट भररस्त्यावर कहर करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघात घडल्यानंतर संबंधित चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. सदर घटनेचा पंचनामा सुरू असून पुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू आहे. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. मद्यधुंद वाहनचालकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

: लोक सेवार्थ :

ठाणे, मुंबई येथील नशा मुक्ती केंद्र न्यू लाईफ केअर फाउंडेशन हे ठाणे, मुंबई येथील सर्वोत्तम नशा मुक्ती केंद्रांपैकी एक आहे जे व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन कार्यक्रम देते.

हे केंद्र किफायतशीर अल्पकालीन आणि दीर्घकालीन निवासी पुनर्वसन कार्यक्रम ऑफर करतो जे व्यसनधर्मी व्यक्तीने वापरलेल्या पदार्थानुसार तयार केले जातात जे आशा, आरोग्य आणि तुमचे नातेसंबंध पुनर्संचयित करण्यास मदत करतात.

अल्कोहोल किंवा इतर कोणत्याही ड्रगचे व्यसन हे देशातील सर्वात मोठ्या आरोग्य समस्यांच्या श्रेणीत येते.आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर मद्यपानाच्या सर्वोपरि अंकुश ठेवण्यासाठी अनेक लोक संघर्ष करतात. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने २०१३ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, जगभरात २४६ दशलक्ष लोक (२० पेकरी १) जे १६ ते ६५ वयोगटातील आहेत, ते बेकायदेशीर औषधांच्या अतिरेकी वापरासुद्धा त्रस्त आहेत. या संख्येपैकी, सुमारे २७ दशलक्ष लोक ड्रगच्या वापराने त्रस्त आहेत जिथे १० पेकरी १ मुलाला मद्यपानाच्या समस्या असलेल्या पालकांसोबत राहण्यास भाग पाडले जाते.व्यक्तीला दारूचे किंवा कोणत्याही प्रकारच्या



लोकजागर

ड्रगचे व्यसन असो, ते काही काळासाठी त्यांचे आयुष्य गमावू शकते. परिस्थिती कितीही वाईट वाटली तरी, चांगली बातमी अशी आहे की थोड्याशा प्रयत्नाने ही भर प्रभावीपणे बरी होऊ शकते आणि आयुष्यभर व्यवस्थापित केली जाऊ शकते. त्यासाठी फक्त चांगल्या उपचारांची आवश्यकता आहे! हे लक्षात घेऊन, आम्ही न्यू लाईफ केअर फाउंडेशन, मुंबईतील एक आघाडीचे शीर्ष नशा मुक्ती केंद्र, मानसिक आरोग्य संस्थेने (महाराष्ट्र, भारत) परवाना दिलेले ड्रग व्यसनी आणि अल्कोहोल व्यसनसाठी मानसोपचार नर्सिंग होम, पुनर्वसन आणि डिटॉक्सिकेशन सेंटर येथे रुग्णांवर त्यांच्या व्यसनमुक्ती उपचार, समुपदेशन आणि पुनर्वसन कार्यक्रमांद्वारे उपचार करण्यासाठी

एक समग्र दृष्टिकोन अवलंबतो. संस्था व्यक्ती आणि कुटुंबांना व्यसनमुक्ती मिळविण्यात मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे म्हणजेच संपूर्ण नशा मुक्ती.करिता संस्था सातत्याने कार्यरत आहे. या नशामुक्ती केंद्रामध्ये व्यसनी व्यक्तीवर उपचार केले जातात आणि त्यांच्या अस्तित्वाची कदर देखील केली जाते. या केंद्रात आलेल्या प्रत्येक नशाधर्मी व्यक्तीवर वैयक्तिक लक्ष आणि वैयक्तिकृत उपचार कार्यक्रम हाती घेतले जातात. नवीन रुग्णांसाठी मोफत समुपदेशन आणि सल्लामसलत देखील केली जाते. संस्था नाशाधर्मी व्यक्तींच्या केवळ पुनर्वसनाची काळजी घेत नाही तर त्यांच्या पुनर्जीकरणावर देखील काम करते. व्यसनमुक्ती उपचारांसाठी अत्यंत व्यावसायिक दृष्टिकोन देखील संस्था ठेवते. ■

वर्षे पुणे ते मुंबई फाईलचा ते पाटपुरावा करीत राहिल. पण, काम काही होत नव्हते. मंत्रालयात नेहमीच दिसणाऱ्या एका माणसाने दशरथ यांना सांगितले की, अमुक एक मंत्री आहेत, त्यांना ७५ हजार रुपये दिलेस, तर तुझ्या शाळेसाठी जागा तक्राळ मिळेल. उद्या पहाटे ४.३० वाजता भेटतील. पैसे घेऊन ये. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही.

दशरथ पुण्याला परतले. त्याच संघाकाळी कर्ज काढले आणि कसेबसे मुंबईला पोहोचले. तो माणूस तिथे भेटला. साहबांना पैसे देऊन येतो, तू इथे मंत्रालयाच्या गेटजवळ थांब म्हणाला. दशरथ तिथे पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत उभे राहिले. तो काही आलाच नाही. सगळीकडे चौकशी केल्यावर कळले की, तो भांमटा होता. अनेकांना त्याने लुटले होते.

कर्ज आणि फसवणूक यांमुळे त्यांना कधी नव्हे, ते असहाय्य वाटले. परंतु समाजातील सज्जनशक्तीने त्यांना साथ दिली. शेवटी शाळेसाठीची ती जागा त्यांना मिळाली. आज त्या एका शाळेपासून ११ शैक्षणिक वास्तू निर्माण झाल्या. आईची माया, प्रेम, प्रेरणा यांची जाण असलेल्या दशरथ यांनी आईच्या नावे एक मंदिर बांधले.

ते म्हणतात की, मी यापुढेही सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वाटा सोप्या व्हाव्यात, यासाठी काम करीत राहणार. डॉ. दशरथ यांचे आयुष्य म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करू इच्छिणाऱ्यांसाठी खरोखरीच एक प्रेरणेचा स्रोत आहे. ■ ■

: शून्यातून विश्व :
शिक्षण सेवक
डॉ. दशरथ



आहेत. त्यांच्या संस्थेचे एक आंतरराष्ट्रीय स्तराचे हॉकीचे मैदानही आहे. ते गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य करतात. गरीब कुटुंबांनी सक्षम व्हावे, यासाठी ते मदत करतात. कोरडी भाकरी भिजलेल्या आसवांसोबत खाणारे दशरथ आज एमएससी, एमफिल आणि पीएचडी मिळवून डॉ. दशरथ भोसले म्हणून पुण्यामध्ये नावेलौकिक मिळवून आहेत.

त्यांनी खासगी शिकवणी सुरू केली. दशरथ यांनी नर्सरी काढण्याचा विचार केला. नेमका तेव्हाच महाराष्ट्र सरकारने स्वयंसेवी संस्थांना

शिक्षणासाठी अटीशर्तीसह भूखंड देण्याची जाहिरात काढली. दशरथ यांनी त्यासाठी अर्ज केला. तीन

: संकलन व संयोजन :

सुबोध रणशेवरे, ९८३३१४६३५६

subodh.ranshevre @rediffmail.com